

#### LKP Finance Ltd.

Regd. Off.: 112 - A / 203, Embassy Centre, Nariman Point, Mumbai - 400 021.

Tel.: 4002 4785 / 86 • Fax : 2287 4787 • Website : www.lkpsec.com

CIN: L65990MH1984PLC032831

March 16 2021

To,
Dept. of Corporate Services (CRD) **BSE Limited**Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai - 400 001

**Scrip Code: 507912** 

Dear Sir / Madam,

Sub: Update regarding proposed voluntarily delisting of the equity shares of LKP Finance Limited ("the Company") in accordance with the provisions under the Securities and Exchange Board of India (Delisting of Equity Shares) Regulations, 2009, as amended ("Delisting Regulations").

In connection with the aforesaid delisting offer and our letter dated March 15, 2021 please find annexed the post offer public announcement published by the Promoters/ Acquirers ("Post Offer PA") in terms of the Securities and Exchange Board of India (Delisting of Equity Shares) Regulations, 2009, as amended ("Delisting Regulations").

The Post Offer PA in relation to the above is been published in the following newspapers on March 16, 2021:

Newspaper	Language	Editions	
Financial Express	English	All	
Jansatta	Hindi	All	
Mumbai Lakshdeep	Marathi	Mumbai	

Please find enclosed a copy of the Post Offer PA for your reference and records. Request you to disseminate the said information on your website. The Post Offer PA is also being made available on the website of the Company i.e., <a href="https://www.lkpsec.com">www.lkpsec.com</a>.

This is for your information and records.

Thanking you,

Yours faithfully,


For LKP Finance Limited

Girish Innani General Manager (Legal) & Company Secretary 9821930869

Encl: as above

**FINANCIAL EXPRESS** 

POST-OFFER PUBLIC ADVERTISEMENT FOR THE ATTENTION OF THE EQUITY SHAREHOLDERS OF



Registered Office: 203, Embassy Centre, Nariman Point, Mumbai - 400 021 Telephone no: +91 22 40024785 / 86, Fax: +91 22 22874787 E-mail: lkpfininvestor.relations@lkpsec.com, Website: www.lkpsec.com

This post offer public announcement ("Post Offer PA") is being issued by Mr. Mahendra Vasantrai Doshi (on behalf of himself and the partnership firm LK Panday), Sea Glimpse Investments Private Limited and Bhavana Holdings Private Limited [entities belonging to the promoter/ promoter group of LKP Finance Limited (the "Company"), collectively to be referred as "Promoters/ Acquirers"] to the public shareholders [as defined under Regulation 2(1)(v) of the Securities & Exchange Board of India (Delisting of Equity Shares) Regulations, 2009, as amended for the time being in force ("Delisting Regulations")] of the Company in accordance with Regulation 10 of the Delisting Regulations, in respect of the proposed acquisition of 45,72,311 fully paid up equity shares of the Company having face value of ₹10/- each ("Equity Shares") and the consequent voluntary delisting of the Equity Shares from BSE Limited ("BSE").

This Post Offer PA is in continuation of and should be read in conjunction with the Public Announcement ("PA") dated February 24, 2021 published on February 25, 2021 and the Letter of Offer dated February 24, 2021 along with Bid Form & Securities Transfer Form ("Offer Letter") dispatched to all the public shareholders by registered post/ speed post and through an email to all the public shareholders whose mail IDs are registered with the RTA/ DP on February 27, 2021.

Capitalised terms used but not defined in this Post Offer PA shall have same meaning assigned to them as in the PA and the Offer Letter. The Promoters/ Acquirers issued the PA seeking to acquire, in accordance with the Delisting Regulations and on the terms and conditions set out therein and in the Offer Letter, all outstanding equity shares held by Public Shareholders being 45,72,311 equity shares of ₹ 10/- each representing 36.38% of the Company's equity share capital. The Public Shareholders holding equity shares of the Company were invited to submit bids through the Reverse Book Building ("RBB") process on the electronic system of BSE, in accordance with the Delisting Regulations. The Offer opened on Friday, March 5, 2021 and closed on Friday, March 12, 2021 ("Bid

The Promoters/Acquirers hereby announce the result of the Delisting Offer:

DISCOVERED PRICE

In terms of Regulation 15(1) of the Delisting Regulations, the Discovered Price (being the price at which the shareholding of the Promoters/ Acquirers reached 90% pursuant to the Equity Shares tendered in the RBB) is ₹140/- (Rupees One Hundred and Forty Only) per Equity Share.

- 2. FAILURE OF THE DELISTING OFFER 2.1 The Promoters/ Acquirers have DECIDED NOT TO ACCEPT THE DISCOVERED PRICE of ₹140/- (Rupees One Hundred and Forty Only) per Equity Share and have also decided not to make any counter offer in terms of Regulation 16(1A) of the Delisting
- Regulations. Accordingly, the Delisting Offer is deemed to have failed in terms of Regulation 19(1) of the Delisting Regulations. 2.2 The Promoters/ Acquirers will not acquire any Equity Shares tendered by the Public Shareholders in the Delisting Offer and the Equity Shares of the Company will continue to remain listed on BSE. Further, no final application shall be made to BSE for delisting the Equity Shares, in terms of Regulation 19(2)(b) of the Delisting Regulations.
- 2.3 All Equity Shares tendered in the Delisting Offer shall be returned to the respective Public Shareholders within 10 (ten) working days

REGISTRAR TO THE OFFER

Tel.: +91-22-4227 0400

Fax: +91-22-2850 3748

E-mail: info@adroitcorproate.com

Website: www.adroitcorporate.com

Contact Person: Mr. N. Surreash

THE ANUP ENGINEERING LIMITED

Corporate Identity Number (CIN): L29306GJ2017PLC099085

Registered Office: Behind 66 KV, Elec. Sub-Station, Odhav Road, Ahmedabad - 382415, Gujarat, India

Phone: +91-79-2287 2823, 2287 0622 | Email: investorconnect@anupengg.com | Website: www.anupengg.com Contact Person: Mr. Chintankumar Patel, Company Secretary and Compliance Officer

POST BUY-BACK PUBLIC ANNOUNCEMENT FOR THE ATTENTION OF EQUITY SHAREHOLDERS / BENEFICIAL OWNERS OF

This Public Announcement ("Post Buy-back Public Announcement") is released in compliance with the provisions of Regulation 24(vi) of the Securities and Exchange

Board of India (Buy-Back of Securities) Regulations, 2018 as amended ("Buy-back Regulations"). This Post Buy-back Public Announcement should be read in

conjunction with the Public Announcement dated February 11, 2021 published on February 12, 2021 ("Public Announcement"). The terms used but not defined in this

1.1. The Board of Directors of the Company has, at its meeting held on February 10, 2021 ("Board Meeting"), pursuant to the provisions of Article 14 of Articles

of Association of the Company and Sections 68, 69 and 70 and all other applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act") and applicable rules made thereunder and in compliance with the Buy-back Regulations and subject to such other approvals permissions and sanctions as may be necessary, approved the Buy-back of fully paid up equity shares by the Company having face value of ₹ 10/- each ("Equity Share(s)") from open market through stock exchange mechanism as prescribed under the Buy-back Regulations from the equity shareholders/beneficial owners of the Equity Shares of the Company other than the Promoters, members of Promoter Group and persons in control of the Company, for an amount not exceeding ₹ 25,00,00,000/- (Rupees Twenty Five

Crores Only) excluding transaction costs viz. brokerage, advisor's fees, intermediaries fees, public announcement publication fees, filing fees, turnover charges,

applicable taxes such as securities transaction tax, goods and services tax, income tax, stamp duty and other incidental and related expenses, etc. ("Transaction

Costs") ("Maximum Buy-back Size") at a price not exceeding ₹ 800/- (Rupees Eight Hundred Only) per Equity Share ("Maximum Buy-back Price") payable in cash which represents 7.76% and 7.76% of the total paid-up equity share capital and free reserves (including securities premium account) as per the audited

1.3. Till the date of closure of the Buy-back, the Company has bought back 3,87,850 Equity Shares at an average price of ₹ 642.54/- per Equity Share for an aggregate.

2.1. 3,87,850 Equity Shares (representing 3,80% of pre Buy-back paid up equity share capital of the Company) were bought back under the Buy-back at an average price of ₹ 642.54/- per Equity Share. The price at which the Equity Shares were bought back was dependent on the price guoted on the Stock Exchanges. The

2.2. The total amount utilised in the Buy-back is ₹ 24,92,10,934.95/- (Rupees Twenty Four Crore Ninety Two Lakhs Ten Thousand Nine Hundred and Thirty Four and

2.4. All Equity Shares bought back were in the demat segment from the Stock Exchanges. No physical shares were accepted or bought back in the Buy-back. As the

Number of equity

share held

42,53,215

2,99,739

17,16,188

39,49,858

1,02,19,000

consideration of ₹ 24,92,10,934.95/- (Rupees Twenty Four Crore Ninety Two Lakhs Ten Thousand Nine Hundred and Thirty Four and Ninety Five Paisa Only)

highest price at which the Equity Shares were bought back was ₹ 655.00/- per Equity Share while the lowest price was ₹ 635.00/- per Equity Share. These prices

are based on contract notes issued by Pravin Ratilal Share And Stock Brokers Limited and Wealth First Portfolio Managers Limited ("Company's Brokers") and

The pay-out formalities shall be completed as per settlement mechanism with the Stock Exchanges. The Company is in the process to extinguish 3,58,627 Equity

Buy-back was done from the open market through the Stock Exchanges, the identity of shareholders from whom Equity Shares exceeding one per cent of the total

Pre Buy-back as on date of Public Announcement (₹)

65,25,00,000

10.21.90.000

% to equity

share capital

41.62

2.93

16.79

38.66

100.00

Pre Buy-back as on Date of Board Meeting

(February 10, 2021)

standalone and consolidated financial statements, respectively of the Company for the financial year ended on March 31, 2020 ("Buy-back").

SEBI Registration No.: INR 000002227

ADROIT CORPORATE SERVICES PRIVATE LIMITED

18-20, Jafarbhoy Ind. Estate, 1st Floor, Makawana Road,

Marol Naka, Andheri (East), Mumbai - 400059

from the Bid Closing Date in accordance with Regulation 19(2)(a) of the Delisting Regulations.

All other terms and conditions set forth in the PA and the Offer Letter shall remain unchanged.

All queries may be directed to the Manager to the Offer and/ or the Registrar to the Offer MANAGER TO THE OFFER

ARYAMAN FINANCIAL SERVICES LIMITED

60, Khatau Building, Alkesh Dinesh Modi Marg, Opp. P. J. Towers (BSE Building), Fort, Mumbai - 400001

Tel.: +91-22-6216 6999

Fax: +91-22-2263 0434 E-mail: info@afsl.co.in

Website: www.afsl.co.in

SEBI Registration No.: INM 000011344 Contact Person: Mr. Deepak Biyani

On behalf of the Promoters/ Acquirers (Mr. Mahendra Vasantrai Doshi- on behalf of himself and the partnership firm LK Panday, Sea

Glimpse Investments Private Limited and Bhavana Holdings Private Limited)

EQUITY SHARES OF THE ANUP ENGINEERING LIMITED ("COMPANY")

excluding Transaction Costs which represents 99.68% of the Maximum Buy-back Size.

Post Buy-back Public Announcement shall have the same meaning as assigned to such terms in the Public Announcement.

The Buy-back commenced on Wednesday, February 24, 2021 and closed on Monday, March 15, 2021 (both days inclusive).

Ninety Five Paisa Only) excluding the Transaction Costs which represents 99.68% of the Maximum Buy-back Size.

Place: Mumbai

Date: March 15, 2021

1. The Buy-back

Details of Buy-back

exclude Transaction Costs.

Shares out of 3,87,850 Equity Shares bought back till date.

Equity Shares was bought in the Buy-back is not known.

ISSUED, SUBSCRIBED AND PAID UP SHARE CAPITAL

Pre Buy-back: 1,02,19,000 Equity Shares of ₹ 10/- each Post Buy-back: 98,31,150 Equity Shares of ₹ 10/- each\*

\*Subject to extinguishment of 3.58,627 Equity Shares bought back 3.2. The shareholding pattern of the Company, pre and post Buy-back, is as under:

Category of Shareholders

Foreign investors (including Non- Resident Indians, FIIs and

Financial Institutions / Banks & Mutual Funds promoted by

\*Subject to extinguishment of 3,58,627 Equity Shares bought back.

Others (public, public bodies corporate, etc)

3.1. The Pre and Post Buy-back capital structure of the Company is as under:

Capital Structure and Shareholding Pattern

6,52,50,000 Equity Shares of ₹ 10/- each

**AUTHORISED SHARE CAPITAL** 

Promoters and Promoter Group

foreign mutual funds)

Banks / Institutions

Mahendra Vasantrai Doshi

# Twitter announces initiatives to tackle polls-related misinformation

PRESS TRUST OF INDIA New Delhi, March 15

**AHEAD OF ASSEMBLY** elections, Twitter on Monday announced a slew of initiatives in a bid to protect public conversation and tackle pollrelated misinformation.

Announcing the multilingual initiatives, the microblogging platform pledged its commitment to "facilitating meaningful political debate, driving civic participation during elections", in real-time.

"With the #AssemblyElections2021 taking place in

Date: 16.03.2021

Place: New Delhi

LML

Notice for Change of Address

IN THE MATTER OF

LML LIMITED (IN LIQUIDATION)

Our address has changed.

Our new address is

S-34, LGF, Greater Kailash-II.

New Delhi-110048.

Kindly communicate at our

new address only.

IBBI Reg. No: IBBI/IPA-002/IP-N00051/2016-17/10095

Arun Gupta, Liquidator

Assam, Kerala, Tamil Nadu, West Bengal, and Puducherry, Twitter announced a series of initiatives focussed on encouraging informed and healthy conversations between candidates, political parties, citizens, media, and society," it said in a statement.

The measures include an information search prompt with the Election Commission of India (@ECISVEEP) and State Election Commissions to provide reliable information around the elections, a custom emoji to encourage participation, a series of pre-bunks and

debunks to tackle electionrelated misinformation, and a youth discussion series titled #DemocracyAdda aimed at voter literacy and civic participation among young Indians for the upcoming elections.

These will be activated across six languages including English, Hindi, Tamil, Bengali, Assamese and Malayalam, in order to cater to audiences across India. Additionally, to put a focus

on women in Indian politics, the service would be bringing back #HerPoliticalJourney, a video series where women

political leaders share their personal stories with leading women news journalists.

It is pertinent to mention here that voting for five assembly elections will begin on March 27, with West Bengal hosting eight phases over a month. Counting of votes in the four states and one union territory will take place on May 2.

Payal Kamat, Manager Public Policy and Government, Twitter India, said that public conversation is critical during elections, and "Twitter is where this unfolds".

SC notice to Centre, EC on plea to nullify election result if maximum votes for NOTA

PRESS TRUST OF INDIA New Delhi, March 15

THE SUPREME COURT on Monday asked the Centre and the Election Commission to respond to a plea seeking that an election result be nul lified and fresh poll conducted if maximum votes in a constituency favour the NOTA (none of the above) option.

Abench of Chief Justice SA Bobde and Justices AS Bopanna and V Ramasubra manian issued notices to Union ministry of law and justice and the poll panel on the plea which also seeks a direction that rejected candidates be barred from taking part in fresh poll in the

constituency. Initially, the top court expressed reluctance to the plea of advocate and BJP leader Ashwini Kumar Upad hyay saying if NOTA is polled the most and as a result, no candidate is declared elected then how a valid Parliament will be constituted.

## Conspiracies can't stop me, will fight BJP as long as heart beats: Mamata

WEST BENGAL CHIEF minister Mamata Banerjee, who is still recuperating from the injuries she sustained last week in Nandigram, asserted on Monday that she would continue her fight against the BJP"as long as her heart beats and vocal cords function".

The TMC supremo, who addressed two rallies in Purulia during the day, also said that no conspiracy or injury can stop her from taking forward her battle against the

saffron camp, while stressing that the BJP, despite bringing in leaders from Delhi, will cut no ice with the people of Bengal.

Banerjee, after filing her nomination in Nandigram on March 10, suffered severe injuries on her left leg, hips, arm, neck and shoulder during electioneering as she was allegedly pushed to the ground by miscreants.

TMC leaders have claimed that BJP men orchestrated the attack, a charge denied by the saffron camp.

#### NOTICE-CUM-ADDENDUM TO THE SCHEME INFORMATION DOCUMENT (SID) AND KEY INFORMATION MEMORANDUM (KIM) OF THE SCHEMES OF AXIS MUTUAL FUND (FUND)

Change in Official Point of Acceptance:

Investors are requested to take note of the following change in the address of the Official Points of Acceptance of Transactions / Investor Service Centers of KFin Technologies Private Limited for the schemes (except Exchange Traded Funds) of Axis Mutual

Location	Existing Address	New Address	<b>Effective Date</b>	
Margao KFin Technologies Pvt. Ltd., 2 <sup>nd</sup> Floor, Dalal Commercial Complex Pajifond, Margao - 403601. Tele No.: 0832-2731823		KFin Technologies Pvt. Ltd., Shop No. 21, Osia Mall, 1st Floor, Near KTC Bus Stand, SGDPA Market Complex, Margao -403601. Tele No.: 0832-2731823	March 16, 2021	
Darbanga	KFin Technologies Pvt. Ltd., Jaya Complex, 2 <sup>nd</sup> Floor, Above Furniture Planet, Donar Chowk, Darbanga -846003. Tele No.: 7518801809	KFin Technologies Pvt. Ltd., 2 <sup>nd</sup> Floor, Raj Complex, Near Poor Home, Darbanga - 846004. Tele No.: 7518801809	March 16, 2021	

This notice cum addendum shall form an integral part of the SID & KIM of the scheme(s) of Axis Mutual Fund. All other terms & conditions of SID & KIM of scheme(s) of Axis Mutual Fund will remain unchanged.

Investors are requested to kindly take note of the above.

For Axis Asset Management Company Limited (CIN - U65991MH2009PLC189558) (Investment Manager to Axis Mutual Fund)

Place: Mumbai Date: March 15, 2021 No. : 54/2020-21

Chandresh Kumar Nigam Managing Director & Chief Executive Officer

Statutory Details: Axis Mutual Fund has been established as a Trust under the Indian Trusts Act, 1882, sponsored by Axis Bank Ltd. (liability restricted to ₹ 1 Lakh). Trustee: Axis Mutual Fund Trustee Limited Investment Manager: Axis Asset Management Company Limited (the AMC) Risk Factors: Axis Bank Ltd. is not liable or responsible for any loss or shortfall resulting from the operation of the schemes. Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.



Axis House, First Floor, C2, Wadia International Centre, Pandurang Budhkar Marg, Worli, Mumbai - 400 025, India. TEL: (022) 4325-5161, FAX: (022) 4325-5199, EMAIL: customerservice@axismf.com, WEBSITE: www.axismf.com, EASYCALL: 1800 221 322 ADDITIONAL CONTACT NUMBER: 8108622211

### **UNITED BREWERIES LIMITED**

Registered office: "UB Tower", UB City, #24 Vittal Mallya Road, Bengaluru - 560001 Phone: +91-80-45655000, Fax: +91-80-22211964/22229488 CIN: L36999KA1999PLC025195, Website: www.unitedbreweries.com, Email: ublinvestor@ubmail.com

### NOTICE OF EXTRAORDINARY GENERAL MEETING AND REMOTE E-VOTING INFORMATION

**Notice** is hereby given that the Extraordinary General Meeting ("the EGM") of the Members of **UNITED BREWERIES LIMITED** ("the Company") shall be held on Friday, April 09, 2021 at 12:30 p.m. (IST) through Video Conferencing ('VC')/Other Audio-Visual Means ('OAVM') in compliance with General Circular numbers 14/2020, 17/2020, 22/2020, 33/2020 and 39/2020 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular numbers SEBI/HO/CFD/CIR/P/2020/79 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI) wherein Companies are allowed to hold EGM through VC/OAVM, without the physical presence of Members at a common venue, to transact the business as set out in the Notice of EGM.

Notice of the EGM has been sent to all the Members by electronic mode, whose email addresses are registered with the Company/Depository Participant(s). Members holding shares in physical mode are requested to furnish their email addresses and mobile numbers with their Depository Participants and to Company's Registrar and Share Transfer Agent, Integrated Registry Management Services Private Limited (the "Registrar"), at bglsta@integratedindia.in. Members may also note that the Notice of EGM is also be available on the Company's website, https://www.unitedbreweries.com/pdf/AGM/EGM\_2021.pdf and are also be available on the website of the Central Depository Services (India) Limited (CDSL) viz., https://www.evotingindia.com, and the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited, at https://www.bseindia.com and https://www.nseindia.com respectively.

The Company has provided remote e-voting facility to its Members enabling them to cast their vote electronically for all the resolutions set in the Notice of EGM. The Company has availed the remote e-voting services as provided by CDSL

The remote e-voting facility shall be available during the following period.

Commencement of Remote E-voting	Tuesday, April 06, 2021, at 9:00 a.m.	
End of Remote E-voting	Thursday, April 08, 2021, at 5:00 p.m.	

The Cut-off-Date for the purpose of ascertaining Members who are eligible to cast their vote on resolutions through remote e-voting and voting at the EGM is Friday, April 02, 2021 (the "Cut-off-Date"). A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the "Cut-off-Date" only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the EGM. Once the vote on a Resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently or cast the vote again and thereafter, the remote e-voting module shall be disabled by CDSL for voting.

Notice of the EGM has been sent to all the Members, whose names appeared in the Register of Members/Record of Depositories as on Friday, March 12, 2021. Persons who become a Member of the Company after the dispatch of Notice of the EGM and holding shares as on the Cut-off-Date, may obtain the user/login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in or to the Registrar and Share Transfer Agents viz., INTEGRATED REGISTRY MANAGEMENT SERVICES PRIVATE LIMITED (the "Registrar") at bglsta@integratedindia.in.

The voting rights of Members shall be in proportion to the number of shares held in the paid-up Equity Share Capital of the Company as on the Cut-off-Date, i.e. Friday, April 02, 2021.

Members are requested to read the instructions pertaining to remote e-voting provided in the Notice of EGM carefully. In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Members and e-voting user manual for Members available at the download section of https://www.evotingindia.com or send a request through E-mail to helpdesk.evoting@cdslindia.com. Members may also contact (i) Mr. Nitin Kunder on Tel.No. 022-2305 8738 or Mr. Mehboob Lakhani on Tel.No. 022-2305 8543 or Mr. Rakesh Dalvi on Tel.No. 022-2305 8542 or (ii) Mr. Vijayagopal of Integrated Registry Management Services Private Limited, Tel.Nos. 080-23460815 to 080-23460818 and at the designated Email-ID: bglsta@integratedindia.in or (iii) Mr. Santosh Rajput, an official of the Company on Email-ID: ublinvestor@ubmail.com for any grievances connected with voting by electronic means.

Relevant documents pertaining to business of this Meeting shall be open for electronic inspection without any fee by the Members from the date of circulation of this Notice up to the date of EGM i.e. April 09, 2021. Members seeking to inspect such documents can send an email to Company's Email-ID: ublinvestor@ubmail.com.

We request to all Members to attend the Extraordinary General Meeting through Video Conferencing (VC) or Other Audio-Visual Means (OAVM).

By Order of the Board, **GOVIND IYENGAR** 

Manager to the Buy-back

VIVRO FINANCIAL SERVICES PRIVATE LIMITED Vivro House, 11 Shashi Colony, Opp. Suvidha Shopping Center,

Paldi, Ahmedabad - 380007, Gujarat, India VIVRO Tel No.: (+91-79) 40404242 | Fax No.: (+91 79) 26650570 Contact Person(s): Mr Harish Patel | Mr Bhargav Parekh

Email: investors@vivro.net | Website: www.vivro.net SEBI Registration No: INM000010122 | Validity: Permanent

CIN: U67120GJ1996PTC029182 Directors' Responsibility

As per Regulation 24(i)(a) of the Buy-back Regulations, the Board of Directors of the Company accepts full responsibility for the information contained in this Post Buy-back Public Announcement and confirms that such document contains true, factual and material information and does not contain any misleading information.

For and on behalf of the Board of Directors of The Anup Engineering Limited

Sd/-Sanjay Lalbhai Director DIN: 00008329 Date: March 15, 2021

Punit Lalbhai Director DIN: 05125502

Chintankumar Patel Company Secretary and Compliance Officer (Membership number: A29326) Place: Ahmedabad

Sd/-

Post-Buy-back (₹)\*

65,25,00,000

9,83,11,500

% to equity

share capital

43.26

56.74

100.00

Post Buy-Back®

Number of equity

share held

42,53,215

55,77,935

98.31,150

Place: Bengaluru.

Senior Vice President - Legal &

# राष्ट्रव्यापी हड़ताल से सरकारी बैंकों का कामकाज प्रभावित

नई दिल्ली, 15 मार्च (भाषा)।

सार्वजनिक क्षेत्र के दो और बैंकों के निजीकरण के प्रस्ताव के विरोध में सरकारी बैंकों की हडताल के पहले दिन बैंकिंग कामकाज प्रभावित हुआ। हुड़ताल के चलते सार्वजनिक क्षेत्र के बैंकों में नकदी निकासी, जमा, चेक समाशोधन और कारोबारी लेन-देन प्रभावित हुआ।

नौ यूनियनों के संगठन यूनाइटेड फोरम ऑफ बैंक यूनियंस (यूएफबीयू) ने 15 और 16 मार्च को हडताल का आह्वान किया है। यूनियन का दावा है कि 10 लाख बैंक कर्मचारी और अधिकारी हडताल में शामिल होंगे। वित्त मंत्री निर्मला सीतारमण ने पिछले महीने पेश आम बजट में सरकार की विनिवेश योजना के तहत सार्वजनिक क्षेत्र के दो बैंकों के निजीकरण की घोषणा की थी। ऑल इंडिया बैंक ऑफिसर्स एसोसिएशन (एआईबीओसी) के महासचिव सौम्य दत्ता ने कहा कि सरकार की नीतियों का अर्थव्यवस्था पर प्रतिकृल असर पडेगा। इसका परिणाम राज्यों के आगामी विधानसभा चुनावों के नतीजों में भी दिखेगा। उन्होंने कहा कि कुछ शीर्ष स्तर के कर्मचारियों को छोड़कर बैंकों के सभी कर्मचारी इस दो दिन की हड़ताल में शामिल हुए हैं। दत्ता ने कहा

• यदि सरकार ने हमारी बातों को नहीं सुना तो हम और बड़ा कदम भी उठा सकते हैं। यह कदम किसान आंदोलन की तरह अनिश्चितकॉलीन हड़ताल का हो सकता है : दत्ता

कि हड़ताल से नकदी निकासी, जमा, लेन-देन, ऋण प्रक्रिया, चेक समाशोधन जैसी सभी बैंकिंग सेवाएं प्रभावित हुई हैं। हड़ताली कर्मचारियों ने देशभर में जहाँ अनुमति मिली वहां रैलियां निकाली। इसके अलावा वे धरने पर बैठे। दत्ता ने कहा कि यदि सरकार ने हमारी बातों को नहीं सुना तो हम और बडा कदम भी उठा सकते हैं। यह कदम किसान आंदोलन की तरह अनिश्चितकालीन हड़ताल का हो सकता है।

दत्ता ने कहा कि हम अपनी शाखाओं के जरिए करोड़ों लोगों से जुड़े हैं। हम लोगों को सरकार की गलत नीतियों से अवगत करा रहे हैं कि कैसे वे इनसे प्रभावित होंगे। वित्तीय सेवा विभाग के जरिए बैंक यूनियनों ने वित्त मंत्री से कहा है कि वह संसद में सरकारी बैंकों के निजीकरण के बारे में अपने बयान को वापस लें।

एक बैंक अधिकारी ने कहा कि प्रथम, द्वितीय और तृतीय स्केल के 100 फीसद कर्मचारी हड़ताल में शामिल हए। अधिकारी ने कहा, 'हम उन्हें सहायक प्रबंधक, प्रबंधक या वरिष्ठ प्रबंधक कहते हैं। इस स्तर

पर 100 फीसद कर्मचारी हड़ताल में शामिल हए। 80 से 90 प्रतिशत बैंक शाखाओं के प्रमुख यही अधिकारी हैं।' अधिकारी ने कहा कि मुख्य प्रबंधक या सहायक महाप्रबंधक स्तर के अधिकारियों की अगुआई वाली बड़ी शाखाओं की संख्या 20 फीसद है। यदि ये वरिष्ठ अधिकारी इस हड़ताल में शामिल नहीं भी हैं. तो भी वे अकेले शाखा का संचालन नहीं कर सकते हैं।

इस बीच, निजी क्षेत्र के बैंकों आइसीआइसीआई बैंक, एचडीएफसी बैंक और एक्सिस बैंकों की शाखाओं में सामान्य कामकाज हुआ। सरकार पहले ही आइडीबीआइ बैंक का निजीकरण कर चुकी है। साल 2019 में आइडीबीआइ की बहलांश हिस्सेदारी एलआइसी को बेची गई थी। पिछले चार साल के दौरान सरकार ने 14 सार्वजनिक बैंकों का किसी अन्य सरकारी बैंक के साथ विलय किया है। ऑल इंडिया बैंक एम्पलाइज एसोसिएशन (एआइबीईए) के महासचिव सीएच वेंकटचलम ने कहा कि हड़ताल से शाखा स्तर पर बैंकिंग सेवाएं प्रभावित हुईं।

LML

प्रति बैरल पर चल रहा था।

पते में परिवर्तन के लिये सूचना

डॉलर के मुकाबले रुपया 33

पैसे उछल कर दो सप्ताह के

उच्च स्तर पर

अमेरिकी डॉलर के मुकाबले रुपया सोमवार को

33 पैसे मजबूत होकर प्रति डॉलर 72.46 पर बंद

हुआ। लगातार दिन से रुपया मजबूत हो रहा है। घरेलू

शेयर बाजार में सुस्त कारोबार और अन्य प्रमुख

मुद्राओं के समक्ष डॉलर की मजबूती के बावजूद

अंतरबैंक विदेशी विनिमय बाजार में डॉलर के

मुकाबले रुपया 72.71 पर मजबूत खुला। कारोबार के

दौरान यह 72.40-72.75 के बीच घट बढ़ के बाद

अंत में अपने पिछले बंद के मुकाबले 33 पैसे मजबूत

होकर 72.46 प्रति डॉलर पर बंद हुआ। शुक्रवार की

डॉलर 72.79 रुपए पर बंद हुआ था। नौ मार्च के बाद

बाजार सूत्रों ने कहा कि बुधवार को अमेरिकी

केंद्रीय बैंक फेडरल रिजर्व की खुले बाजार के

परिचालन पर निर्णय करने वाली समिति

(एफओएमसी) की बैठक के नतीजे आने से पहले

विदेशीमुद्रा बाजार में उतार-चढ़ाव बने रहने की

उम्मीद की जा रही है। दुनिया की छह प्रमुख मुद्राओं

के समक्ष डॉलर की मजबूती को दर्शाने वाला डॉलर

सुचकांक भी 0.12 फीसद मजबूत होकर 91.78 अंक

हो गया। बंबई शेयर बाजार का 30 शेयरों पर आधारित

सचकांक 397 अंक की गिरावट के साथ 50,395.08

अंक पर बंद हुआ। विदेशी संस्थागत निवेशक पूंजी

बाजार में शुद्ध बिकवाल चल रहे हैं। उन्होंने शुक्रवार

को 942.60 करोड़ रुपए के शेयरों की शुद्ध बिकवाली

की। वैश्विक मानक माने जाने वाले क्रेंट क्रूड की

कीमत 0.01 फीसद की गिरावट के साथ 69.21 डॉलर

से रुपया लगभग एक फीसद मजबूत हुआ है।

मुंबई, 15 मार्च (भाषा)।

हमारा पता बदल गया है। हमारा नया पता है:

कृपया हमारे नये पते पर ही पत्राचार करें। तिथि: 16.03.2021 अरुण गुप्ता, परिसमापक

स्थानः नई दिल्ली IBBI/IPA-002/IP-N00051/2016-17/10095 इसरो केवल नई खोजों पर ध्यान देगा, अन्य काम उद्योगों के हवाले किए जाएंगे : इसरो प्रमुख

बंगलुरु , 15 मार्च (भाषा)।

भारतीय अंतरिक्षण अनुसंधान संगठन (इसरो) अब केवल भविष्य की नई खोजों पर ही ध्यान देगा और अंतरिक्ष से जुड़ी अपनी ज्यादातर गतिविधियों को उद्योगों के हवाले कर देगा। इसरो के चेयरमैन के. शिवन ने यह जानकारी दी है।

सरकार ने अंतरिक्ष क्षेत्र को अब निजी क्षेत्र के लिए खोल दिया है। शिवन अंतरिक्षण विभाग के सचिव भी हैं। उन्होंने कहा कि सरकार ने पिछले साल जून में इस क्षेत्र में निजी क्षेत्र की भागीदारी बढ़ाने को लेकर सुधारों की जो शुरुआत की है, उससे उद्योग जगत में काफी उत्साह जगा है। उन्होंने कहा, 'अंतरिक्ष क्षेत्र की गतिविधियों का भविष्य अब बदल रहा है, अब तक अंतरिक्ष से जुड़ी गतिविधियां केवल इसरो तक की ही सीमित थी लेकिन अब इसमें निजी क्षेत्र को भी समान अवसर उपलब्ध करा रहे हैं।' शिवन एक वेबिनार को संबोधित कर रहे थे। इसका आयोजन यूनिवर्सिटी आफ पेट्रोलियम एंड एनर्जी स्टडीज (यूपीईएस) ने किया। उन्होंने कहा कि इसरो अपनी प्रौद्योगिकी को निजी क्षेत्र के साथ भी साझा करेगा और उन्हें अपनी सुविधाओं के इस्तेमाल का अवसर भी उपलब्ध कराएगा।

# बैंकों को छवि आधारित चेक समाशोधन प्रणाली सितंबर तक सभी शाखाओं में लागू करनी होगी

मुंबई, 15 मार्च (भाषा)।

भारतीय रिजर्व बैंक (आरबीआइ) ने बैंकों से 30 सितंबर तक बाकी सभी शाखाओं में इमेज (छवि) आधारित चेक ट्रंकेशन (काट-छांट) प्रणाली (सीटीएस) को लाग करने को कहा है। इस कदम से चेकों का समाशोधन तेजी से हो सकेगा और ग्राहक सेवाओं में सुधार होगा। अब भी 18,000 बैंक शाखाएं ऐसी हैं जो औपचारिक चेक समाशोधन या क्लियरिंग प्रणाली से

अलग हैं। चेक की छवि पर आधारित समाशोधन प्रणाली में चेकों को भौतिक रूप से एक स्थान से दूसरे स्थान पर भेजने की जरूरत कम या खत्म हो जाती है।रिजर्व बैंक ने पिछले महीने अखिल भारतीय स्तर पर सीटीएस को लाग करने की घोषणा की थी। इसके तहत सभी बैंक शाखाओं को इमेज आधरित समाशोधन व्यवस्था के तहत लाया जाएगा। सीटीएस का इस्तेमाल 2010 से हो रहा है। अभी 1,50,000 बैंक शाखाएं इसके तहत आती हैं।

# **TENNECO**

फेडरल-मोग्रुल गोएट्जे (इंडिया) लिमिटेड पंजीकृत कार्यालय : डीएलएफ प्राइम टावर, 10 प्राउण्ड फ्लोर, एफ- 79 व 80, ओखलाा फेज-1, नई दिल्ली-110020, [CIN]: L74899DL1954PLC002452

E mail: investor.grievance@tenneco.com, Website: www.federalmogulgoetzeindia.net अंश प्रमाण-पत्र खोने एवं उनके एवज में दूसरे प्रमाण-पत्र जारी किए जाने के सम्बन्ध में एतदहारा सुचित किया जाता है कि निम्नलिखित अंश प्रमाण-पत्र खो गये हैं/ कहीं गलत जगह रख दिए गये हैं एवं कम्पनी इनके एवज में डुप्लीकेट शेयर सटींपिकेट जारी करना चाहती है बशर्ते कोई वैध आपत्ति पत्र,समस्त सम्बन्धित वैध दस्तावेजों द्वारा

समर्थित, कम्पनी के पंजीकृत कार्यातय में इस सुधना के प्रकाशन की तिथि से 15 दिनों के भीतर प्राप्त न हो। अंशधारक का नाम विशिष्ट सं. प्रमाण पत्र सं. अंशों की सं. श्रीमती मोहिनी परमानंद 249724 22372738-22372851 114 श्री आर के कापरिहन 200601 19093000-19093075

सर्वसाधारण को, विशेषकर निवेशकों एवं शेयर ब्रोकरों को एतदद्वारा चेतावनी दी जाती है कि उक्त अंश प्रमाण-पत्रों से सम्बन्धित किसी भी प्रकार का लेन-देन न करें।

कृते फेडरल-मोगुल गोएटज (इंडिया) लिमिटेड

(डॉ. खालिद इकबाल खान) तिथि : 15 मार्च, 2021 पूर्ण-कालिक निदेशक-विधिक एवं कम्पनी सचिव

# परोपकार पर व्यवसायी घरानों का खर्च तीन गुना बढ़कर 12 हजार करोड़ रुपए

नई दिल्ली, 15 मार्च। देश में कोरोना काल के दौरान व्यवसायी घरानों की निजी स्तर पर किए गए परोपकारी कार्यों में काफी तेजी आई है। वर्ष 2020 में कोरोना महामारी के दौरान व्यावसायिक घरानों का परोपकार इस तरह का व्यय 12,000 करोड़ रुपए पर पहुंच गया। यह 2019 के बाद समूचे निजी क्षेत्र के ऐसे खर्च में हुई वृद्धि का करीब दो तिहाई रहा है। भारत परोपकार रपट 2021 के मुताबिक व्यवसायी घरानों द्वारा परोपकारी गतिविधियों के लिए दिया गया धन 2020 में तीन गुणा बढ़कर 12,000 करोड़ रुपए पर पहुंच गया। यह रपट बेन एंड कंपनी एंड डासरा के सहयोग से तैयार किया गई है। रपट के मुताबिक वित्त वर्ष 2020 में पूरे निजी क्षेत्र से परोपकार के लिए दिया गया धन 64,000 करोड़ रुपए रहा जिसमें से 20 फीसद व्यावसायिक घरानों की ओर से निजी स्तर पर खर्च किया गया। (भाषा)

### 'राज्यों को जीएसटी क्षतिपूर्ति 2021-22 में कम पड़ सकते हैं तीन लाख करोड़ रुपए'

मुंबई, 15 मार्च (भाषा)।

राज्यों को अगले वित्त वर्ष में जीएसटी क्षतिपूर्ति में तीन लाख करोड़ रुपए कम पड सकता है। ऐसी स्थिति में उन्हें फिर मजबरन बाजार से ज्यादा कर्ज लेना पड़ सकता है।

रेटिंग एजंसी इक्रा की सोमवार को जारी रपट के अनुसार राज्यों को माल व सेवा कर (जीएसटी) क्षतिपूर्ति मद में 2.7 से 3 लाख करोड़ रुपए की कमी का सामना करना पड सकता है। इसमें से उपकर संग्रह में कमी 1.6 से 2 लाख करोड़ रुपए रह सकती है। वित्त वर्ष 2020-21 में राज्यों को केंद्र से जीएसटी क्षतिपूर्ति में 1.1 लाख करोड़ रुपये की कमी रही लेकिन 90 फीसद से अधिक राशि अब जारी कर दी गई है। रेटिंग एजंसी के अनसार जीएसटी संग्रह में कमी से राज्यों को बाजार से कम-से-कम 2.2 लाख करोड़ रुपए और कर्ज लेना पड़ सकता है।

# सूचकांक 397 अक टूटा

मुंबई, 15 मार्च (भाषा)।

शेयर बाजारों में सोमवार को उतार-चढाव भरे कारोबार में लगातर दूसरे दिन गिरावट रही। औद्योगिक उत्पादन और मुद्रास्फीति के निराशजनक आंकडों और कोविड-19 संक्रमण के बढते मामलों के बीच निवेशक बाजार से दूर नजर आए। कारोबारियों के अनुसार डॉलर के मुकाबले रुपए की विनिमय दर में उछाल से भी शेयर बाजार में निवेशकों को उत्साह नहीं मिला।

बीएसई के तीस शेयरों पर आधारित सुचकांक में कारोबार के दौरान 1,035.71 अंक का उतार-चढ़ाव आया। अंत में यह 397 अंक यानी 0.78 फीसद की

गिरावट के साथ 50,395.08 अंक पर बंद हुआ। नेशनल स्टॉक एक्सचेंज का निफ्टी भी 101.45 अंक यानी 0.67 फीसद टूटकर 14,929.50 अंक पर बंद हुआ। मुख्य रूप से बैंक और वित्तीय कंपनियों के शेयरों में गिरावट रही जबिक आइटी कंपनियों के शेयरों में तेजी रही। सचकांक के शेयरों में सर्वाधिक नुकसान बजाज फिनसर्व में हुआ। यह शेयर 2.68 फीसद गिरावट में रहा। बजाज ऑटो, बजाज फाइनेंस, एलएंडटी, एशियन पेंट्स, डा. रेड्डीज, आइसीआइसीआइ बैंक, एचडीएफसी बैंक और रिलायंस इंडस्ट्रीज भी हानि में रहे। लाभ में रहे प्रमुख शेयरों में टेक महिंद्रा, पावरग्रिड, इंडसइंड बैंक, एचसीएल टेक और एनटीपीसी शामिल हैं।

POST-OFFER PUBLIC ADVERTISEMENT FOR THE ATTENTION OF THE EQUITY SHAREHOLDERS OF



Registered Office: 203, Embassy Centre, Nariman Point, Mumbai - 400 021 Telephone no: +91 22 40024785 / 86, Fax: +91 22 22874787 E-mail: lkpfininvestor.relations@lkpsec.com, Website: www.lkpsec.com

This post offer public announcement ("Post Offer PA") is being issued by Mr. Mahendra Vasantrai Doshi (on behalf of himself and the partnership firm LK Panday), Sea Glimpse Investments Private Limited and Bhavana Holdings Private Limited (entities belonging to the promoter/ promoter group of LKP Finance Limited (the "Company"), collectively to be referred as "Promoters/ Acquirers"] to the public shareholders [as defined under Regulation 2(1)(v) of the Securities & Exchange Board of India (Delisting of Equity Shares) Regulations, 2009, as amended for the time being in force ("Delisting Regulations")] of the Company in accordance with Regulation 10 of the Delisting Regulations, in respect of the proposed acquisition of 45,72,311 fully paid up equity shares of the Company having face value of ₹10/- each ("Equity Shares") and the consequent voluntary delisting of the Equity Shares from BSE Limited ("BSE").

This Post Offer PA is in continuation of and should be read in conjunction with the Public Announcement ("PA") dated February 24, 2021 published on February 25, 2021 and the Letter of Offer dated February 24, 2021 along with Bid Form & Securities Transfer Form ("Offer Letter") dispatched to all the public shareholders by registered post/ speed post and through an email to all the public shareholders whose mail IDs are registered with the RTA/ DP on February 27, 2021.

Capitalised terms used but not defined in this Post Offer PA shall have same meaning assigned to them as in the PA and the Offer Letter. The Promoters/ Acquirers issued the PA seeking to acquire, in accordance with the Delisting Regulations and on the terms and conditions set out therein and in the Offer Letter, all outstanding equity shares held by Public Shareholders being 45,72,311 equity shares of ₹ 10/- each representing 36.38% of the Company's equity share capital. The Public Shareholders holding equity shares of the Company were invited to submit bids through the Reverse Book Building ("RBB") process on the electronic system of BSE, in accordance with the Delisting Regulations. The Offer opened on Friday, March 5, 2021 and closed on Friday, March 12, 2021 ("Bid Period")

The Promoters/Acquirers hereby announce the result of the Delisting Offer:

DISCOVERED PRICE

In terms of Regulation 15(1) of the Delisting Regulations, the Discovered Price (being the price at which the shareholding of the Promoters/ Acquirers reached 90% pursuant to the Equity Shares tendered in the RBB) is ₹140/- (Rupees One Hundred and Forty Only) per Equity Share.

FAILURE OF THE DELISTING OFFER

2.1 The Promoters/ Acquirers have DECIDED NOT TO ACCEPT THE DISCOVERED PRICE of ₹140/- (Rupees One Hundred and Forty Only) per Equity Share and have also decided not to make any counter offer in terms of Regulation 16(1A) of the Delisting Regulations. Accordingly, the Delisting Offer is deemed to have failed in terms of Regulation 19(1) of the Delisting Regulations.

2.2 The Promoters/ Acquirers will not acquire any Equity Shares tendered by the Public Shareholders in the Delisting Offer and the Equity Shares of the Company will continue to remain listed on BSE. Further, no final application shall be made to BSE for delisting the Equity Shares, in terms of Regulation 19(2)(b) of the Delisting Regulations. 2.3 All Equity Shares tendered in the Delisting Offer shall be returned to the respective Public Shareholders within 10 (ten) working days

from the Bid Closing Date in accordance with Regulation 19(2)(a) of the Delisting Regulations.

All other terms and conditions set forth in the PA and the Offer Letter shall remain unchanged. All queries may be directed to the Manager to the Offer and/ or the Registrar to the Offer.

MANAGER TO THE OFFER

ARYAMAN FINANCIAL SERVICES LIMITED 60, Khatau Building, Alkesh Dinesh Modi Marg,

Opp. P. J. Towers (BSE Building), Fort, Mumbai - 400001 Tel.: +91-22-6216 6999 Fax: +91-22-2263 0434

E-mail: info@afsl.co.in Website: www.afsl.co.in

SEBI Registration No.: INM 000011344

Contact Person: Mr. Deepak Biyani

#### adroit ADROIT CORPORATE SERVICES PRIVATE LIMITED 18-20, Jafarbhoy Ind. Estate, 1st Floor, Makawana Road,

Marol Naka, Andheri (East), Mumbai - 400059 Tel.: +91-22-4227 0400 Fax: +91-22-28503748 E-mail: info@adroitcorproate.com Website: www.adroitcorporate.com

SEBI Registration No.: INR 000002227 Contact Person: Mr. N. Surreash

REGISTRAR TO THE OFFER

On behalf of the Promoters/Acquirers (Mr. Mahendra Vasantrai Doshi- on behalf of himself and the partnership firm LK Panday, Sea Glimpse Investments Private Limited and Bhavana Holdings Private Limited)

Place: Mumbai Date: March 15, 2021

Mahendra Vasantrai Doshi

मामले में

एलएमएल लिमिटेड (परिसमापन में)

एस-34, एलजीएफ, ग्रेटर कैलाश-II, नई दिल्ली-110048

सार्वजनिक सूचना

सर्वसाधारण को सूचित किया जाता है कि हमारे क्लाईंट, मेसर्स मुथूट फाईनान्स लि. (GSTIN 32AABCT0343B1Z7), पंजीकृत कार्यालयः तल 2, मुथूट चेम्बर्स, बैनर्जी रोड, कोच्चि – 682018, केरल, भारत, CIN: L65910KL1997PLC011300, दूरभाष: +91 484-2396478, 2394712, फैक्स: +91 484-2396506, mails@muthootgroup.com, www.muthootfinance.com ऋण चुकाने में असफल ऋणियों के गिरवी रखे सोने के गहनों (31.12.2019 की अवधि तक NPA खातों) की निम्नलिखित विवरणों के अनुसार नीलामी करेगी। इच्छक सभी व्यक्ति भाग ले सकते हैं।

Kurukshetra-Pipli: MAL-1079, MSL-9373, MUL-2606, 2790, 2896, MWS-184, 416, 445, 447, 509, 514, 586, 631, 632, 733, 763, 773, 859, 1002, 1039, 1227, 1419, 1548, 1561, 1687, 1849, 1905, 2314, 2336, 2371, 2418, 2523 2549, 2560, 2780, 2853, 2896, 2911, 2958, 3170, 3240, 3430, 4420, Kurukshetra-Sector-17; MAL-1955, 1995, MUL-2144, 3111, MWS-244, 758, 1342, 1539, 1692, 1903, 2346, 2430, 2450, 2481, 2496, 2555, 2626, 2628, 2632 2638, 2659, 2663, 2805, 2842, 2891, 3036, 3052, 3053, 3103, 3243, 4272, 4494, 4680, 4682, 5056, 5198, 5446, 5473, 5573, 5618, 5855, 5953, 5967, 6807, 6831, 7177, Shahbad Markanda-(HA): MAL-1305, 1418, MUL-1375 1432, 1510, 1537, MWS-37, 437, 442, 734, 901, 910, 963, 991, 992, 1038, 1092, 1282, 1419, 1463, 1517, 1582, 1595, 1600, 1610, 1635, 1655, 1664, 1709, 1774, 1859, 1894, 1927, 1988, 1989, 2069, 2098, 2488, 2503, 2524 2537, 2642, 2849, 2854, 2876, 2911, 2998, 3016, 3044, 3053, 3099, 3174, 3220, 3284, 3323, 3329, 3338, 3361, 3383, 3389, 3392, 3472, 3483, 3514, 3545, 3627, 3651, 3751, RGL-72, 913, Ladwa-(HA): MAL-1830, MGL-1305 MUL-34, 1105, 1178, 1243, 1431, 1472, MWS-221, 281, 312, 498, 645, 707, 906, 1107, 1234, 1284, 1445, 1453, 1459, 1493, 1512, 1607, 1664, 1727, 1744, 1814, 1948, 1949, 1950, 2107, 2110, 2113, 2257, 2266, 2275, 2278, 2350, 2394, 2398, 2471, 2486, 2541, 2784, 2828, 2870, 2928, 3088, 3120, 3165, 3216, 3233, 3307, 3404, 3429, 3453, 3552, 3607, 3627, 3705, 4362, RGL-415, Pehowa-(HA): MAL-1767, 1991, MUL-1283, 1335, 1339, MWS-289 505, 509, 591, 906, 1323, 1392, 1436, 1445, 1515, 1517, 1612, 1716, 1825, 1926, 1929, 1944, 1980, 1993, 2059, 2084, 2108, 2120, 2136, 2393, 2448, 2541, 2586, 2588, 2617, 2728, 2752, 2801, 2806, 2847, 2866, 2889, 2944 3010, 3089, 3219, 3242, 3269, 3270, 3438, 3441, 3503, 3553, 3603, 3621, 3640, 3815, RGL-475, 480, 541, Thanesar-(HA): MAL-1857, MUL-559, 560, 1127, 1368, 1510, MWS-733, 880, 1067, 1314, 1562, 1600, 1845, 1897 1940, 2052, 2053, 2081, 2088, 2126, 2248, 2367, 2514, 2571, 2653, 2654, 2811, 2834, 2882, 3136, 3197, 3290, 3389, 3422, 3436, 3437, 3547, 3593, 3673, 4011, 4103, 4173, 4380, 4779, 4845

द्वितिय नीलामी की तिथि: 23.03.2021, Auction Centre: Ground Floor, Shop No. 1968 /5, Palika Bazar, Thanesar, Distt. Kurukshetra, Haryana - 136118 प्रथम नीलामी की तिथि: 22.03.2021

Sonipat: MSL-19917, MUL-1900, 2103, 2193, 2260, 2300, 2306, 2309, 2464, 2475, 2587, 2853, 2933, 2982, 3210, 3798, MWS-256, 330, 331, 332, 463, 772, 773, 801, 962, 1152, 1255, 1326, 1328, 1407, 1414, 1419, 1523 1638, 1738, 1751, 1801, 1824, 1830, 1886, 1919, 1922, 1932, 1932, 1933, 2095, 2198, 2231, 2243, 2244, 2250, 2290, 2391, 2510, 2546, 2587, 2623, 2638, 2694, 2703, 2747, 2875, 2918, 2920, 2943, 3050, 3119, 3146, 3266, 3292 3299, 3424, 3478, 3576, 3687, 3700, 3715, 3724, 3790, 3904, 3960, 5493, Sonipat-Sector-14: MAL-938, MUL-1459, 1521, 1523, 1608, 1611, 1869, 1918, 2005, 2045, 2148, 2156, 2171, 2257, 2271, 2292, 2738, 2794, 2799, 3424, 3478, 3576, 3687, 3700, 3715, 3724, 3790, 3904, 3960, 5493, Sonipat-Sector-14: MAL-938, MUL-1459, 1521, 1523, 1608, 1611, 1869, 1918, 2005, 2045, 2148, 2156, 2171, 2257, 2271, 2292, 2738, 2794, 2799, 3424, 3478, 3576, 3687, 3700, 3715, 3724, 3790, 3904, 3960, 5493, Sonipat-Sector-14: MAL-938, MUL-1459, 1521, 1523, 1608, 1611, 1869, 1918, 2005, 2045, 2148, 2156, 2171, 2257, 2271, 2292, 2738, 2794, 2799, 3424, 3478, 3576, 3687, 3700, 3715, 3724, 3790, 3904, 3960, 5493, Sonipat-Sector-14: MAL-938, MUL-1459, 1521, 1523, 1608, 1611, 1869, 1918, 2005, 2045, 2148, 2156, 2171, 2257, 2271, 2292, 2738, 2794, 2799, 3424, 3478 2826, 2833, 2937, 2950, 3474, 3526, 3608, 3631, 3771, MWS-598, 660, 784, 824, 904, 1108, 1173, 1239, Gohana-(HA): MAL-501, 835, 1043, MSL-6490, MUL-379, 408, 537, 637, 665, 800, 957, 1161, 1227, 1241, 1286, 1342, 1342, 1343, 1344, 134 1351, 1355, 1356, 1364, 1392, 1415, 1533, 1553, 1615, 1617, 1703, 1734, 1744, 1760, 1781, 1789, 1790, 1820, 1825, 1863, 1867, 1868, 1887, 1889, 1896, 1903, 1904, 1911, 1918, 1926, 1940, 1945, 1951, 1971, 1996, 2013 2043, 2074, 2078, 2114, 2115, 2121, 2132, 2138, 2154, 2186, 2191, 2199, 2207, 2208, 2235, 2246, 2247, 2249, 2349, 2362, 2367, 2387, 2399, 2404, 2423, 2489, 2541, 2565, 2572, 2580, 2635, 2637, 2645, 2647, 2668, 2747, 2668, 2747, 2749, 2 2762, 2773, 2776, 2794, 2798, 2848, 2863, 2896, 2901, 2908, 2911, 2923, 2924, 2930, 2932, 2933, 2934, 2937, 2941, 2948, 2956, 2964, 2966, 2996, 3041, 3049, 3051, 3062, 3091, 3131, 3230, 3293, 3296, MWS-4, 15, 19, 91 127, 129, 136, 245, 279, 358, RGL-256, Sonipat Mamu Bhanja Chowk: MUL-1375, 1392, 1504, 1891, 2291, MWS-20, 485, Sonipat-Gurmandi: MAL-914, MUL-1124, 1302, 1652, 1882, 1904, 2033, 2091, 2112, 2157, 2192 2197, 2203, 2603, 2754, 2791, 2870, 2902, 2913, 2922, 2946, 2953, 2976, 2987, 3181, 3500, 3575, 3595, 3614, 3667, 3946, MWS-214, 375, 1059, 1094, 1108, 1244, 1309, 1366, 1455, 2441, Ganaur-(HA): MAL-453, 614, 3667, 3946, MWS-214, 375, 1059, 1094, 1108, 1244, 1309, 1366, 1455, 2441, Ganaur-(HA): MAL-453, 614, 3667, 3946, MWS-214, 375, 1059, 1094, 1108, 1244, 1309, 1366, 1455, 2441, Ganaur-(HA): MAL-453, 614, 3667, 3946, MWS-214, 375, 1059, 1094, 1108, 1244, 1309, 1366, 1455, 2441, Ganaur-(HA): MAL-453, 614, 3667, 3946, MWS-214, 375, 1059, 1094, 1108, 1244, 1309, 1366, 1455, 2441, Ganaur-(HA): MAL-453, 614, 3667, 3946, MWS-214, 375, 1059, 1094, 1108, 1244, 1309, 1366, 1455, 2441, Ganaur-(HA): MAL-453, 614, 3667, 3946, MWS-214, 375, 1059, 1094, 1108, 1244, 1309, 1366, 1455, 2441, Ganaur-(HA): MAL-453, 614, 3667, 3946, MWS-214, 375, 1059, 1094, 1108, 1244, 1309, 1366, 1455, 2441, Ganaur-(HA): MAL-453, 614, 3667, 3946, MWS-214, 375, 1059, 1094, 1108, 1244, 1309, 1366, 1455, 2441, Ganaur-(HA): MAL-453, 614, 3667, 3946, MWS-214, 375, 1059, 1094, 1108, 1244, 1309, 1366, 1455, 2441, Ganaur-(HA): MAL-453, 614, 3667, 3946, MWS-214, 375, 1059, 1094, 1108, 1244, 1309, 1366, 1455, 2441, Ganaur-(HA): MAL-453, 614, 3667, 3946, MWS-214, 375, 1059, 1094, 1108, 1244, 1309, 1366, 1455, 2441, Ganaur-(HA): MAL-453, 614, 3667, 3946, MWS-214, 375, 1059, 1094, 1108, 1244, 1309, 1366, 1455, 2441, Ganaur-(HA): MAL-453, 614, 3667, 3946, MWS-214, 375, 1059, MSL-6032, 6033, 6034, MUL-186, 285, 352, 406, 881, 938, 1020, 1201, 1209, 1332, 1350, 1913, 1925, 1940, 1968, 1970, 1983, 1984, 1989, 2035, 2057, 2068, 2071, 2073, 2084, 2114, 2122, 2131, 2157, 2212, 2314, 2399, 2401 2409, 2429, 2434, 2465, 2492, 2503, 2512, 2555, 2597, 2650, 2858, 2913, 2973, 2993, 3125, 3170, 3197, 3220, 3224, 3273, 3283, 3288, 3362, 3469, 3490, 3527, 3560, 3590, 3602, 3673, 3776, 3787, 3834, 3902, 4523, 4654 4677, 4716, 4718, 4836, 4855, 4880, Kharkhoda: MAL-87, MUL-263, 422, 497, 498, 519, 522, 529, 531, 555, 585, 607, 621, 658, 672, 692, 708, 739, 785, 791, 951, 955, 957, 958, 962, 979, 996, 1012, 1042, 1068, 1135, 1155 1158, 1306, Kundli-(HA): MUL-134

द्वितिय नीलामी की तिथि: 24.03.2021, Auction Centre: First Floor, Pawan Mega Mall, Opp. HDFC Bank, Subash Chowk, Sonipat - 131001 प्रथम नीलामी की तिथि: 22.03.2021

Karnal: MAL-3097, MSL-35852, 35853, 35870, 35956, 35959, MUL-2105, 2535, 2630, 2739, 2749, 2954, 3056, 3115, 3285, 3290, 3346, 3378, 3807, 3808, 3881, 4167, 4198, 4271, MWS-242, 265, 444, 504, 1551, 1568, 1689, 1803, 1834, 1936, 1941, 1962, 1966, 1986, 1987, 2059, 2340, 2422, 2572, 2739, 3013, 3381, 3395, 3399, 3460, 3596, 3613, 3625, 3700, 3757, 3785, 3817, 3835, 3887, 3947, 3984, 4022, 4061, 4102 4126, 4194, 4234, 4239, 4297, 4365, 4587, 4845, 4904, Karnal-Old G.T.Road: MAL-1328, 1333, 1457, MHP-10, MUL-1147, 1306, 1518, 1574, 1608, 1642, MWS-9, 90, 140, 208, 250, 261, 279, 311, 599, 612, 648, 673, 717 767, 837, 879, 896, 897, 899, 1020, 1187, 1237, 1251, 1262, 1297, 1320, 1329, 1370, 1382, 1402, 1403, 1406, 1427, 1430, 1462, 1515, 1545, 1565, 1600, 1609, 1614, 1663, 1690, 1703, 1730, 1741, 1803, 1805, 1822, 1883 1891, 1998, 2008, 2124, 2286, 2336, 2359, 2454, 2471, 2472, 2486, 2535, 2725, 2733, 2791, 2833, 2841, 2872, 2949, 3015, 3101, 4194. Karnal-Sector-7: MAL-557, MUL-696, 1020, 1062, 1074, 1175, 1177, 1194. 1630. MWS-78. 82. 160. 176. 263. 384. 806. 865. 879. 882. 1004. 1031. 1047. 1048. 1060. 1155. 1405. Gharaunda-(HA): MAL-1427. 2011. MSL-8671. 8946. 8964. 9036. 9056. 9066. 9079. MUL-797. 1428. 2192. 2315. 2461 2715, 2822, 3078, 3206, 3259, 3268, 3341, 3391, 3392, 3440, 3533, 3632, 3798, 3904, 3906, 3912, 4006, 4225, 4242, 4246, 4301, 4442, 4509, 4567, 4583, 4595, 4664, 4813, 4859, 4888, 4894, 4897, 4988, 4998, 5059 5080, 5149, 5203, 5210, 5226, 5263, 5394, 5462, 5871, 6123, 6214, 6233, 6304, 6374, 6402, 6458, 6507, 6512, 6564, RGL-14, 64, 718, 783, 852, 887, Assandh-(Ha): MAL-3755, 4386, 4387, MUL-2473, 2545, 2629, MWS-160 661, 1142, 1241, 1360, 1361, 1362, 1419, 1443, 1454, 1489, 1511, 1657, 1701, 1728, 1730, 1737, 1738, 1739, 1740, 1744, 1751, 1794, 1799, 1837, 1938, 2010, 2032, 2085, 2092, 2121, 2123, 2246, 2269, 2296, 2322, 2330 2387, 2405, 2508, 2634, 2668, 2707, 2741, 2763, 2779, 2834, 2855, 2876, 2877, 2879, 2952, 2958, 2959, 2961, 3000, 3021, 3024, 3063, 3081, 3098, 3108, 3109, 3121, 3168, 3218, 3227, 3240, 3263, 3268, 3273, 3299, 3330 3357, 3363, 3395, 3476, 3478, 3570, 3596, 3715, 3811, 3855, 3891, 4300, 4419, 4465, 4478, 4510, 4532, 4671, 4730, 4742, 4745, 4813, 4818, 4843, 4888, 4921, 4976, 4984, 5022, 5037, 5050, 5065, 5073, 5136, 5182, 5216, 5217, 5222, 5230, 5263, 5305, 5340, 5384, 5454, 5469, 5557, 5561, 5583, 5623, 5623, 5627, 5641, 5642, 5953, 6033, 6077, 6091, 6144, 6317, 6427, 6465, 6582, 6764, 7270, 7498, RGL-1032, 1155, Nissing-(HA): MUL-1553, 1786, MWS-866, 926, 937, 964, 1239, 1249, 1279, 1367, 1430, 1471, 1493, 1594, 1671, 1700, 1722, 1767, 1831, 1893, 1905, 1922, 1950, 2001, 2158, 2201, 2306, 2396, 2409, 2483, 2487, 2596, 2631, 2704, 2725, 2765, 2808 3067, 3071, 3103, 3111, 3144, 3169, 3227, 3287, 3290, 3319, 3339, 3365, 3497, 3846, 4038, 4050, RGL-478, Taraori-(HA); MSL-7590, MUL-2445, 2563, 2672, 2752, 3063, 3238, 3669, 3892, 3985, 4141, 4187, 4568, 4685 5254, 5255, 5568, 5999, Karnal-Friends Colony: MAL-1603, 2079, MSL-11764, 11780, 11869, MUL-1529, 1565, 2022, 2395, 2651, MWS-141, 195, 217, 275, 413, 816, 868, 874, 880, 913, 970, 993, 1061, 1087, 1164, 1211 1214, 1249, 1436, 1448, 1469, 1516, 1559, 1763, 2098, 2101, 2252, 2294, 2310, 2373, 2499, 2641, 2684, 2689, 2707, 2907, 2919, 2925, 2961, 3099, 3168, 3194, 3259, 3263, 3272, 3544, 3556, 4849, 4988, 5113, 5120, 3 Indri-(HA): MUL-1068, 1334, 1396, 1627, 1636, 1775, 1933, 1949, 2025, 2027, MWS-261, 582, 677, 838, 988, 999, 1007, 1038, 1054, 1083, 1103, 1109, 1128, 1241, 1276, 1962, 1991, 1999, 2057, 2091, 2119, 2188, 2292 2541, 2588, 2614, 2694, 2759, 2959, RGL-264

द्वितिय नीलामी की तिथि: 25.03.2021, Auction Centre: First Floor, SCO No. 99-100, Main Market, Near Easy Day Store, Sec-7, Karnal, Haryana - 133899

प्रथम नीलामी की तिथि: 22.03.2021 Dehradun: MAL-641, 661, 737, MHP-82, MSL-24098, 24352, 24581, 24591, 24725, 24783, MUL-1356, 1519, 1820, 2128, 2212, 2285, 2422, 2545, 2548, 2549, 2591, 2592, 2593, 2594, 2595, 2596, 2598, 2612, 2634, 2679 2703, 2724, 2763, 2780, 2934, 2948, 3018, 3035, 3047, 3048, 3109, 3120, 3163, 3451, 3500, 3563, 3572, 3579, 3592, 3764, 3808, 3843, 3918, 3925, 4041, 4098, 4101, 4126, 4127, 4139, 4211, 4308, 4318, 4358, 4423, 4432, 4 4446, 4545, 4586, 4617, 4702, 4791, 4823, 5452, 6468, 6928, 7043, 7188, 7393, 7388, 7391, Dehradun-Gandhi Road: MAL-1092, 1137, 1251, MSL-29286, 30880, 31123, 31238, 31339, 31397, 31526, MUL-1021, 1210, 1368, 3139, 31397, 31526, MUL-1021, 1210, 1368, 1 1369, 1389, 2431, 2825, 3183, 3427, 3619, 3649, 3660, 3684, 3714, 3739, 3743, 3749, 3817, 3824, 3833, 3867, 3871, 3885, 4011, 4018, 4022, 4097, 4128, 4165, 4205, 4215, 4226, 4244, 4420, 4429, 4763, 4781, 4816, 4832, 4836, 4886, 4946, 5039, 5052, 5059, 5063, 5086, 5158, 5168, 5250, 5258, 5268, 5275, 5289, 5297, 5311, 5357, 5368, 5375, 5481, 5505, 5572, 5576, 5641, 5645, 5703, 5883, 5892, 5895, 5985, 6019, 6026, 6048, 6338, 6480, 6490, 6497, 7224, 7377, 7378, 7390, 7407, MWS-18, 19, 466, 603, 622, 627, 664, 932, 2062, Dehradun-Chakrata Road; MSL-16242, 16385, 16576, 16715, 16821, 16827, 16848, 16857, 16916, MUL-457, 670 1408, 1732, 1774, 1884, 2533, 2546, 2676, 2749, 2771, 3020, 3054, 3064, 3064, 3066, 3109, 3174, 3176, 3181, 3182, 3183, 3247, 3250, 3267, 3301, 3312, 3324, 3352, 3373, 3382, 3402, 3416, 3417, 3598,

3652, 3688, 3805, 4108, 4179, 4321, 4529, 4559, 4669, 4818, 4925, 5033, 5037, 5044, 5045, 5062, 5067, 5068, 5154, 5172, 5173, 5287, 5316, 5347, 5357, 5365, 5433, 5512, 5601, 5614, 5649, 5738, 5840, 5841,

8111, 8126, 8169, 8310, 8437, 8611, 8722, Rishikesh-Dehradun Road: MSL-10983, 11051, 11093, MUL-784, 1533, 1704, 1991, 2206, 2603, 2634, 2636, 2637, 2638, 2665, 2739, 2745, 2853, 2974, 3069, 3094, 3312, 3584, 2636, 2637, 2638, 2637, 2638, 2637, 2638, 2637, 2638, 2637, 2638, 2637, 2638, 2

3588, 3602, 3668, 3923, 4150, 4186, 4264, 4314, 4470, 4500, 5704, 5992, 6093, MWS-96, 392, 482, Vikas Nagar-(UT): MUL-2877, 2936, 3045, 3268, 3269, 3538, 3625, 3635, 3724, 3789, 3862, 4113, 4133, 4139, 4217, 4796 4797, 4799, 4833, 4886, 4901, 5039, 5068, 5151, 5315, 5382, 6464, 6468, 6841, 6873, 6874, MWS-72, 191, 276, 317, 333, 343, 482, 503, 510, 532, 565, 890, 939, 1933, 2042, 2096

द्वितय नीलामी की तिथि: 25.03.2021, Auction Centre: Muthoot Finance Limited, First Floor, Radha Palace, 78 Rajpur Road, Dehradun, Uttarakhand - 248001 प्रथम नीलामी की तिथि: 23.03.2021

Sirsa-Harvana: MAL-2554, MUL-1503, 1640, 2032, 2051, 2193, 2221, 2223, 2237, 2738, MWS-296, 297, 437, 830, 928, 942, 949, 951, 1048, 1090, 1151, 1162, 1225, 1244, 1254, 1322, 1344, 1372, 1644, 1647, 1824, 2099 2460, 2482, 2545, 2591, 2597, 2776, 2818, Mandi Dabwali-(HA): MAL-1647, 1663, 1684, 1731, 2052, 2361, 2506, 3158, MSL-9174, 9246, 9443, 9472, 9511, 9628, 9672, 9748, MUL-445, 1015, 1252, 1259, 1475, 1714, 1798, 1991, 2037, 2133, 2198, 2370, 2433, 2473, 2579, 2587, 2588, 2636, 2637, 2638, 3067, 3098, 3405, 3512, 3527, 3598, 3716, 3789, 3790, 4095, 4136, 4151, 4212, 4228, 4268, 4279, 4289, 4305, MWS-49, 112, 282, 702, RGL-706, Sirsa-Hisaria Road: MAL-2749, 3150, 3492, MSL-10949, 10978, MUL-2058, 2340, 2364, 2554, 2619, 2747, 2748, 2749, 2751, 2895, 3005, MWS-68, 138, 154, 165, 200, 257, 268, 298, 330, 391, 416, 419, 440, 476, 486, 503 518, 524, 572, 600, 613, 665, 829, 862, 867, 877, 903, 922, 1060, 1072, 1104, 1131, 1160, 1225, 1271, 1275, 1299, 1671, 1673, 1758, 1829, 1849, 1852, 1960, 1972, 2004, 2023, 2075, 2084, 2095, 2129, 2215, 2223, 2236, 2269, 2007, 2 2320, 2324, 2473, 2520, 2523, 2533, 2593, 2634, 2717, 2810, 2814, 2873, 2886, 2920, 2969, 2985, 3015, 3078, 3141, 3179, 3229, 3230, 3293, 3332, 3443, 3499, 4191, Rania-(HA): MAL-3718, MUL-727, 1720, 2384, 2426, MWS-401, 645, 2094, 2099, 2135, 2171, 2349, 2400, 2474, 2524, 2823, 2836, 2885, 3044, 3934, 3972, 4242, 4297, 4314, 4381, 4382, 4419, 4433, 4451, 4468, 4822, 5029, 5227, 5500, 5689, Sirsa-Barnala Road: MAL-1562, 4297, 4314, 4381, 4382, 4419, 4433, 4451, 4468, 4822, 5029, 5227, 5500, 5689, Sirsa-Barnala Road: MAL-1562, 4297, 4314, 4381, 4382, 4419, 4433, 4451, 4468, 4822, 5029, 5227, 5500, 5689, Sirsa-Barnala Road: MAL-1562, 4297, 4314, 4381, 4382, 4419, 4433, 4451, 4468, 4822, 5029, 5227, 5500, 5689, Sirsa-Barnala Road: MAL-1562, 4297, 4314, 4381, 4382, 4419, 4433, 4451, 4468, 4822, 5029, 5227, 5500, 5689, Sirsa-Barnala Road: MAL-1562, 4297, 4314, 4381, 4382, 4419, 4433, 4451, 4468, 4822, 5029, 5227, 5500, 5689, Sirsa-Barnala Road: MAL-1562, 4297, 4314, 4381, 4382, 4419, 4433, 4451, 4468, 4822, 5029, 5227, 5500, 5689, Sirsa-Barnala Road: MAL-1562, 4297, 4314, 4381, 4382, 4419, 4433, 4451, 4468, 4822, 5029, 5227, 5500, 5689, Sirsa-Barnala Road: MAL-1562, 4297, 4314, 4381, 4382, 4419, 4433, 4451, 4468, 4822, 5029, 5227, 5500, 5689, Sirsa-Barnala Road: MAL-1562, 4297, 4314, 4381, 4382, 4419, 4433, 4451, 4468, 4822, 5029, 5227, 5500, 5689, Sirsa-Barnala Road: MAL-1562, 4297, 4314, 4381, 4382, 4419, 4438, 4451, 4468, 4822, 5029, 5227, 5500, 5689, Sirsa-Barnala Road: MAL-1562, 4297, 4314, 4381, 4382, 4419, 4438, 4451, 4468, 4822, 5029, 5227, 5500, 5689, Sirsa-Barnala Road: MAL-1562, 4297, 4314, 4381, 4382, 4419, 4438, 4451, 4468 MSL-7483, 7552, 7586, 7698, 7700, MUL-1383, 1406, 1901, MWS-667, 702, 751, 771, 779, 827, 867, 925, 946, 954, 959, 966, 1041, 1054, 1101, 1292, 1325, 1436, 1566, 1679, 2104, 2465, 3066, Ellanabad-(HA): MAL-964, 1116, 1610, 1769, MUL-730, 975, 1010, 1180, 1330, MWS-174, 211, 572, 573, 710, 718, 905, 998, 999, 1086, 1092, 1134, 1216, 1354, 1414, 1428, 1431, 1529, 1608, 1609, 1634, 1642, 1741, 1748, 1781, 1806, 1836, 1873, 1899, 1904, 1966, 1983, 2003, 2009, 2099, 2160, 2369, 2430, 2468, 2563, 2571, 2572, 2601, 2688, 2707, 2842, 2869, 2990, 3008, 3011, 3057, 3156, 3158, 3182, 3217, 3283, 3288, 3305, 3334, 3418, 3450, 3478, 3546, 3557, 3629, 3637, 4383, Mandi Kalanwali-(HA): MAL-1333, MHL-7, MSL-1703, 1762, MUL-794, 850, 1334, 1411, 1512, 1676, 1890, 1958, 1971, 2108, 2117, 2225, 2229, 2315, 2340, 2341, 2364, 2576, 2812, 2851, 2863, 2954, 3058, 3074, 3188, 3369, 3414, 3499, 3779, 4058, 4135

द्वितिय नीलामी की तिथि: 24.03.2021, Auction Centre: Muthoot Finance Ltd., Ground Floor, H.No. 238/1, Space Empire, Ram Colony, Barnala Road, Sirsa, Haryana - 125055

नीलामी नीचे दिखाए अनुसार जिस शाखा हेड में ग्राहक का ऋण खाता है क्रमशः उन्हीं शाखाओं में संचालित की जाएगी।

हालाँकि, कपया यह ध्यान रखें कि यदि निर्धारित तिथि (तिथियों) में नीलामी सफलतापर्वक नहीं हो जाती तो ऐसी नीलामी दसरी नीलामी की तारीख को क्रमशः दिये गए नीलामी केंद्र में संचालित की जाएगी / जारी रहेगी आगामी और ऐसी स्थिति मेंजहा इस सब के बावजूद कथित गहनों की नीलामी सफलतापूर्वक नहीं हो जाती ऐसी नीलामी आगामी तिथियों में भी इसी स्थान पर जारी रहेगी। इस संबंध में कोई अतिरिक्त सचनाएं नहीं दी जाएंगी।

कोहली एण्ड सोब्ती, एडवोकेट, ए 59ए, पहली मंज़िल, लाजपत नगर-॥, नई दिल्ली - 110024

नोट: ग्राहक नीलामी की निर्धारित तिथि से पहले हमारे क्लाइंट की बकाया राशि का भुगतान करके अपने गहनों की गिरवी छुड़ा सकते हैं। ग्राहक ईमेल आईडी: auctiondelhi@muthootgroup.com या 7834886464,7994452461 पर कॉल करके संपर्क कर सकते हैं।

www.readwhere.com

#### मदत करणाऱ्यानाच लसीकरणातून वगळले

नागपूर, दि. १५, (प्रतिनिधी): कोव्हिड दुसऱ्या टप्प्यात शहरातील ज्या खासगी रुग्णालयांनी महापालिकेला सहकार्य केले त्यांनाच आता ज्येष्ठांसाठीच्या लसीकरणातून वगळण्यात आल्याने खासगी रुग्णालयांनी मनपाच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे मनपान या खासगी रुग्णालयांना लसीकरण केंद्र द्यावे, अशी शिफारस राज्य सरकारकडे केली होती तरीही या शिफारशीची दखल सरकारने घेतलेली दिसत नाही. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे कर्मचारी तसेच करोना प्रतिबंधात्मक आघाडीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला. ही लस निःशुल्क देण्यात येत होती. त्यानंतर १ मार्चपासून ज्येष्ठ नागरिक तसेच गंभीर आजार असलेल्या ४५ वर्षांवरील व्यक्तींना लस दिली जात आहे. ही लस सरकारी केंद्रांवर निःशुल्क तर खासगी रुग्णालयांतील मोबाईल क्रमांकावार पाठविता येईल

केंद्रांवर २५० रुपये घेऊन दिली जात आहे. ज्या खासगी रुग्णालयांमध्ये पंतप्रधान जनआरोग्य महात्मा फुले जनआरोग्य या सरकारी योजना राबविल्या जातात, त्यांनाच लसीकरण केंद्र देण्यात येईल, असे सरकारने ठरविले. याबाबत विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनने मनपा आयुक्तांची भेट घेऊन आमच्याही काही रुग्णालयांना लसीकरण केंद्रे देण्यात यावी, अशी विनंती केली. त्यावर आम्ही शासनाकडे तशी शिफारस करू, असे आश्वासन देण्यात आले. दखल शासनाने घेतली नाही व या यादीतील एकाही हॉस्पिटलचा समावेश केलेला नाही. याबाबत विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनचे समन्वयक डॉ. अनुप मरार म्हणाले, लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आम्ही मनपाला मदत केली. हॉस्पिटलमध्ये लसीकरण केंद्र सरू केले. आमच्या हॉस्पिटल्समध्ये सर्व वैद्यकीय सुविधा आहेत. एखाद्या व्यक्तीला रिॲक्शन आल्यास तातडीने उपचार होण्याची सोय आहे. त्यामुळे लसीकरणासाठी संघटनेने दिलेल्या रुग्णालयांच्या नावांचा विचार व्हायला हवा होता. दंदे हॉस्पिटलचे संचालक डॉ. पिनाक दंदे म्हणाले, आम्ही कोव्हिड केंद्रही सुरू केले आहे. पहिल्या निःशुल्क लसीकरणात आम्ही सहभागी झालो होतो. त्यामुळे आता या तिसऱ्या टप्प्यात आम्हाला सहभागी करून घेतले जाईल, अशी अपेक्षा होती. पण, आमची निराशा झाली. मनपाला

रोज १२ हजार ५०० डोस

आमची मदत होऊ शकते,

मनपाचे आरोग्य अधिकारी

असता, जे सरकारी योजना

शहरातील १४ रुग्णालयांना

लसीकरणासाठी मान्यता

द्यावी, अशी शिफारस

पंतप्रधान जन आरोग्य

व इतर सरकारी आरोग्य

रुग्णालयांचाच समावेश

आमच्या शिफारशीचा

त्यांनी स्पष्ट केले.

करण्याचे धोरण असल्याने

विचार झालेला नाही, असे

योजना राबविणाऱ्या

आम्ही सरकारकडे

केली होती. मात्र,

असे त्यांचे म्हणणे होते.

यांना याबाबत विचारले

डॉ. संजय चिलकर

राबवत नाहीत अशा

तिसऱ्या टप्प्यातील

देण्याचे लक्ष्य आहे. ते

लक्ष्य पूर्ण करण्यातही

PUBLIC NOTICE Notice is hereby given that my client. Mrs Flat No. 603 in A-Wing, on the 6th Floor, in the Building Known as "PADMA NAGAR" Building No. 2, of the Society known as Aishwarya CHS Ltd, Situated at Chikuwadi Link Road, Borivali (West), Mumbai -400092, constructed on land bearing C.T.( No. 389 of Village: Eksar, Taluka: Borivali. M client, vide Agreement for Sale dated: 07tl May 2001, had acquired the ownership ights from Ms. Sonal Patel

And whereas 1st agreement i.e. in between M/s. Bhushan Enterprises the Transferor/Developers and Ms. Sonal Pate the Transferee/Purchaser in the Origina Agreement dated 06th April 1994 in favor of Ms. Spanl Patel is Inst/misplaced Mrs. Kanta Jayantilal Sanghvi having origin share certificate duly transferred / endorsed in her name. Mrs. Kanta Jayantilal Sanghvi is

going to Sell the said Flat f any person has any objection, claim charge of any nature against the said Flat The same be brought within 14 days from the date of publication of said notice to the undersigned with cogent evidence else later LEGAL HUB

Shop No. 61, Ground Floor, V Mall Thakur Complex, Kandivali East Mumbai-400101

Contact No. +919321 241718 +919377 241718 +912249241718

🕉 साई श्रवण) सहकारी गृहहिनर्माण संस्था मर्यादित नोंदणी क्रमांक एम. यु.एम. / डब्लु. आर/ एच.एस जी./टी. सी. /१४१३६/२००७-०८/सन०८ शिंपोली दूरध्वनी केंद्रासमोर, कस्तुर पार्क रोड,

#### शिंपोली, बोरीवली (प), मुंबई-९२ ९३व्या वार्षिक सर्व साधार<mark>ण सभेची <u>नोटीस</u></mark> (फक्त सभासदांसाठी)

तेरावी वार्षिक सर्वसाधारण सभा **दि. २८ मार्च** २०२१ रोजी घेण्याबाबतची नोटीस सभासदांन १२ मार्च २०२१ रोजी पाठविण्यात आली आहे परंतु राज्यात कोरोना विषाणूमुळे उदभवणाऱ्या संसर्गजन्या आजारामुळे प़हकार खात्याने दिनांक २५ फेब्रुवारी २०२१ रोजी जारी केलेल्या परिपत्रक क्र. २०२०/प्र. क्र.२४/१३-स मधील निर्देशानुसार सोसयटीर्च वार्षिक सर्वसाधारण सभा व्हिडीओ कॉन्फरन्सींग (VC) किंवा) अदर ऑडीओ व्हिज्यअल मिन्स (OAVM) द्वारे घेण्याच्या सूचना देण्यात आल्य आहेत. सबब सोसायटीची सर्वसाधारण सभा **रविवार दि. २८ मार्च** २०२१ रोजी सकाळी १०.३० वाजत सोसायटीच्या प्रांगणात घेण्यात येणार आहे. तरी सर्व सभासदांनी सभेच्या नमूद १०मिनिटे आधी उपस्थितीसाठी लॉग इन करावे ही सभा केवळ (VC/OAVM) द्वारे आयोजीत सभेच्या ठिकाणी पुप्रत्यक्ष उपस्थितीची गरज नाही. सर्व सभासदांना विनंती करण्यात येते की आपल ई–मेल पत्ता व मोबाईल क्रमांक सोसायटीच्य मानद सचिवांकडे या नोटीशीच्यापासन दिवसामध्ये कळवावा, जेणेकरुन दुकश्राव्य माध्यमाद्वारे होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेची लिंक आपणास आपल्या अधिकृत ई–मेल किंवा

कार्यकारी समितीच्या वतीने ठिकाण : मुंबई मात्र मनपाच्या शिफारशीची | दिनांक : १४.०३.२०२१ मानद सचिव

#### जाहीर नोटीस

सोसायटीच्या सर्व सदस्यांना कळविण्यात येते की, रविवारी दि. २१ मार्च २०२१ रोजी सकाळी ११.३० वाजत सोसायटीची चौथी (४) वार्षिक सर्व साधारण सभा घेण्यात येणार आहे. २५ फेब्रुवारी २०२१च्या शासनाच्या आदेशानुसार सध्याच्या कोविड- १ ९च्या कारणामुळे ही सभा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेणार आहे. तरी सर्व सभासदांनी या सभेला गुगल मीट/ झूम मीटवर ऑनलाइन उपस्थित राहावे. व्हिडीओ कॉन्फरन्सचा तपशिल लवकरात लवकर सर्व सदस्यांना कळविला जाईल.

पुनम अवेन्यू ए आणि बी विंग को.ऑप. हाऊसिंग सोसायटी लिमिटेड सर्वे नं. ५.५बी. ५एफ.५जी आणि ५डी मॅग्नस मोटर्स,शोरुम समोर, ग्लोबल सिटी विरार (पश्चिम) पालघर-४०१ ३०३

#### NOTICE

hare certificate no 41. Distinctive Nos fron 196 to 200 of Mr. Shyamsunder Amarla Chugh & Mr. Manohar Amarlal Chugh was a ember of The JAI BHARAT INDUSTRIAL ESTATE PREMISES Co-Op Society having ddress at Gala No. 41, The Jai Bhara ndustrial Estate Premises, Dindoshi Village Opp. Virwani Estate, Goregaon (East), Mumbai 400063 and I, Tabrez Abad Ali Khan & Others are trans-feree of such Gala No.41, have been lost/ misplaced said Share Certificate. I am coming member of the society has applied for dupl-icate shares & name Transfer. The Society hereby invites claims nd objection from claimants/ objector o objectors for issuance of duplicate Share ertificate within the period of 14 days from th publication of this notice, with copies of such ocument and other proofs in support of is/her/their claims/ objections for issuance of duplicate Share Certificate to the Secretary of The Jai Bharat Industrial Estate Premises Co op Society Ltd. If no claims/objections are ceived within the period prescribed above, the Society shall be free to issue & transfer duplicate Śhare Certificate in such manner as provided under the bye-laws of the Society he claims/objections, if any, received by the ociety shall be dealt with in the manne

rovided under the bye-laws of the Society. dv. High Court R.P Singh Date: 16 March 2021

PUBLIC NOTICE Notice is hereby given that Mr. SURESH HARGEN YADAV, owner of Bajrang Baly Chawl, Charkop, Saroja Devi Vidyalaya Babrekar Nagar, Kandivali West, Mumbai – 400067 expired on 08/01/2021 intestate. On behalf of Mrs. ZAAIN SHAHID SHAIKH & Ms. JUHI SURESH YADAV d/o Mr. SURESH HARGEN YADAV, the undersigned advocate hereby invites claims or objections from other heir/s or claimant/s or objector/s for the transfer of the said ownership of the deceased member in favour of my client within a period of 14 days from the publication of this notice, with copies of proofs to support the claim/objection at below mentioned address. If no claims/ objection are received within the period prescribed above, Mrs. ZAAIN SHAHID SHAIKH & Ms. JUHI SURESH YADAV shall be at the liberty to transfer the ownership of the deceased in the manner provided under

Sanaa Ibrahim Thara **Advocate High Court** Place: Mumbai Date: 16.03.2021

the bye laws prescribed in the chawl.

हरवले व सापडले

मी, फारुख कल्ल छुदिहार, वय २० वर्षे, जुना निवासी पत्ता: **संजय नगर, कामा इस्टेट** वालभाट रोड, कुसुम मसालाजवळ, गोरेगाव (पर्व). मंबर्ड-४०००६३. एस.व्ही **एन्टरप्रायझेस** येथे कार्यरत माझ्याकडून एचडीएफसी बँक आयडी काडे क्र.२१०२१२१०२१५५४०१००२३३, आधार कार्ड क्र.४९३८४५७२८८१२ आणि पॅन कार्ड क. बीवायएसपीसी१६७२एफ हे गोरेगाव पर्व **। हब मॉल** येथे प्रवास करतेवेळी हरवले आहे याबाबत <mark>वनराई पोलीस ठाणे, गोरेगाव, मुंबई-</mark> ६३ येथे तक्रार नोंद केली आहे. तक्रार क्र.३९४, १०२१ आहे. जर कोणास सापडल्यास खालीत दिलेल्या **मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा** ९३२१०७११५५/८८५०४१६९४०

#### जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. फ्लॅट क्र.डी-२. १६, क्षेत्रफळ ५०५ चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, ३र ाजला. इरमा कोहौसोलि<sup>..</sup> प्लॉट टी. राम नगर गईबाबा मंदिर रोड, बोरिवली (प.), मुंबई-000९२ (सदर फ्लॅट) ही जागा सोसायटींकड-न्ही.एस. वैद्यनाथन अय्यर यांच्या नावे वाटप करण्यात आली होती, यांचे १८.११.२००९ रोजी निधन झाले आणि **स्वर्णम वैद्यनाथन** यांचे मिनाक्षी सुब्रमणियन अय्यर व लक्ष्मी गुरू **युरनाथन** आहेत. आता श्रीमती मिनाक्षी सुब्रमणि अय्यर हे सदर फ्लॅट श्री. नितेश मोहन राजपत र गीमती शणया नितेश राजपुत यांना विक्री करू इंच्छि भाहेत. श्री. नितेश मोहन राजपत व श्रीमती शणया <mark>नितेश राजपुत</mark> हे सदर फ्लॅट प्रतिभूती समोर कर्ज विधेकरिता बँक ऑफ महाराष्ट्र/अन्य इतर वित्तीय . स्थिकडून कर्ज सुविधा घेऊ इंच्छित आहेत. जर होणा व्यक्तीस सदर फ्लॅटससंदर्भात कोणताही दावा असल्यास त्यांनी त्यांचे दावा कागदोपत्री पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्ताकडे आजच्या तारखेपासून १*(* दिवसांत कळवावे, अन्यथा कोणताही दावा अस्तित्वात नाही असे समजले जाईल.

> ॲड. अजित एम. राजगोले विशाल कोहौसोलि., प्लॉट क्र.२०७/सी-७ गोराई२, बोरिवली (प.), मुंबई-४०००९१ मोबाईल:९६१९३९१८१ दिनांक:१६.०३.२०२

#### जाहीर सूचना

माझे अशील श्रीमती सुहासिनी सुरेश भोगले. 🗚 ब्लॉक खोली नंबर 29, सर पोच खान वाला रोड वरळी मंबई 400 030 यांचा वतीने जाहीर नोटिस देण्यात<sup>े</sup>येत आहे की माझे अशील यांचे पती कै. सुरेश रामचंद्र भोगले यांचा नावे असलेली रुम न 302. 3 रा माळा. प्लॉट नं B-84 शिव ओम अपार्टमेंट, बेलापूर विलेज(GES) नवी मुंबई. ही रूम ह्या वर श्रीमती सुहासिनी सुरेश भोगले आणि ऱ्यांचा ४ मूली यांचाच हक्क | अधिकार आहे. नाझ्या आशिलाचे पती कै. सुरेश रामचंद्र भोगले यांच्या मृत्यू पश्चात माझे अशील अणि त्यांचा 4 मुली वर नमूद केलेल्या व्यक्ति एवढेच नजीकचे <u> गयदेशीर वारसदार आहेत. ज्या कोणाचे सद</u>् वारसाहक्क बाबत काही हरकत/ आक्षेप/ दावे असतिल त्यांनी लेखी पराव्या सह ही नोटीर प्रसिद्धी झाल्या पासून 14 दिवसाच्या आत खालील ग्रत्यावर व मा. तहसीलदार कार्यालय, 1 मजला, ओल्ड कस्टम हाऊस, शाहीद भगतसिंग मार्ग मुंबई 400 001यांचा कडे संपर्क साधन तक्रार अज दाखल करावेत 14 दिवसाचे कालावधी नंतर आलेली हरकत आक्षेप दावे यांचा विचार करण्यात ॲड अंकित आर टकले

मंबई उच्च न्यायालय 2 रा मजला, मॉर्डर हाऊस, डॉ.व्ही.बी. गांधी मार्ग, किल्ला 400002 Mob 9870926286 MAH / 6657/2015

#### जाहीर सूचना

माझे अशील श्रीमती अल्पना मनिष पोकळे या त्यांचे पती स्वर्गीय श्री. मनिष सुभाष पोकळे यांचे निधनानंतर फ्लॅट क्र.बी-४०४, गोकुळ नगरी (ए ॲण्ड बी) को.हौ.सो.लि., '९० फीट रोड, ठाकूर कॉम्प्लेक्स, कांदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१ या मालमत्तेचे मालक झाले असून त्यांनी त्यांचे पतीचे एकमेव कायदेशीर वारसदा म्हणून भागप्रमाणपत्राचे त्यांच्या नावे हस्तांतरणासाठी वर नमुद सोसायटीकडे अर्ज केला आहे.

जर कोणा व्यक्तीस वर नमद अर्जाबाबत काही आक्षेप असल्यास त्यांनी माझ्याकडे लेखी स्वरुपात आजच्या तारखेपासन १५ दिवसांत कळवावे. सदर् सूचना प्रकोशनापासून १५ दिवसांच्या समाप्तीनंतर कोणताही दावा विचारात वेतला जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी

ॲडव्होकेट विभुती अग्रवाल

२०/४०३, संस्कृती, ठाकूर कॉम्प्लेक्स कांदिवली पुर्व, मुंबई-४००१०१ दिनांक: १६.०३.२०२१

ठिकाण: मुंबई

#### PUBLIC NOTICE

This is to inform the public at large that my client is in a process of purchasing the FLAT PREMISES mentioned in the schedule below from the OWNER MS. AAFREEN ARIF LATIF.

Any person or persons having any claim, interest in respect of the said FLAT PREMISES by way of charge encumbrance, mortgage, gift, lease maintenance, hypothecation, lien, inheritance, injunction or otherwise is/are hereby required to make the same known to the undersigned at the below mentioned address within 15 days from the date of publication of the notice IN WRITING alongwith the documentary evidence failing which my client will proceed to complete all the legal formalities required to be completed to purchase the said FLAT PREMISES mentioned in the schedule below without any reference to any claim/s and any claim/s, if any, arising after 15 days from the date of publication of this notice, will be considered as waived, abandoned or given up and of no legal effect and consequence

SCHEDULE OF PROPERTY RESIDENTIAL FLAT NO. 01 on the GROUND FLOOR, OF VERSOVA SEA BREEZE-1 CHS LTD., NEAR RAM MANDIR,

yari road, versóva, andheri west MUMBAI - 400 061. ANIKET NERURKAR

(Advocate High Court) 24, Sai Estate, Ceasar Rd, Opp. IDBI Bank, Amboli, Andheri West, Mumbai - 400 058.

#### जाहीर सुचना मी माझ्या अशिलाच्या संबंधीत श्रीमती भावना नटवरलाल

ज्पारेलिया, राहणार अप्पर जिल्हाधिकारी मुंबई, उपनगर जिल्हा (पश्चिम उपनगर) ह्यांच्या पुर्नवसन सदनिका वितरण आदेश क्रमांक २/कक्ष/६/गझदर बांध/ ०४/अ.क्र. १६०/०४ हा दिनांक ११/०५/२००४ आदेश चेंबुर येथील झोपडपट्टी पुर्नवसन अंतर्गत बांधण्यात आलेल्या पर्नवसन इमारत क्र. ३ मधील चवथ्या मजल्यावरील सदनिका क्र. ६ की जी त्यांची आई चंद्रिका नटवरलाल रुपारेलिया ह्यांच्या नावे कारण्यात आलेला असुन त्यांच्या पश्चात वारसदार म्हणून त्यांचे नावे हस्तांतरीत करण्यात आलेली आहे तसेचे माझ्या अशिलच्या म्हणण्यानुसार त्यांचे सदनिकेचे ताबा पत्र गहाळ झालेले आहे त्याच्या पूर्ततेसाठीचे पोलीस तक्रार क्र.६८६/२०२१ दि. ११/०३/२०२१ रोजी करण्यात आलेली आहे. माझ्या आशिलांच्या माहितीप्रमाणे खालील वर्णीत करण्यात आलेल्या सदनिकेसंबंधीत सर्व निवासी हक्क, अधिकार व ताबा त्यांच्याकडेच आहेत. माझ्या आशिलांच्या पतींनी संस्थेकडे वारस म्हणून कोणाचीही नेमणूक केलेली नव्हती व त्यासंबंधीत कोणताही अर्ज/नॉमिनेशन संस्थेकडे देण्या आला नव्हता. सदर सदिनके संबंधीत खरेदी, गहाणखत, भाडेतत्व, विलिनीकरण, बक्षीस, हस्तांतरण इ कोणत्याही मार्गाने एखादया व्यक्तीचा/ व्यक्तींचा दावा असल्यास सदर जाहीर सचना प्रकाशित झाल्यापासन १४ दिवसांच्या आत सबळ पराव्यासह लेखी कळविण्यात यावे. व त्यानंतर आलेले कोणतेही दावे हे ग्राह्य अथवा रद्दबातल अथवा निरंकूश करण्यात येतील.

ॲड. प्रताप शिंदे प्रभात कोलोनी रोड नं.-१. सिंधी वाडी. चायवाला कॅम्पाउन्ड. रुम नं.२. १ला मजला, योगा इन्सीट्युट जवळ, सांताक्रुज (पू), मुंबई-४०००५५

दिनांक: १६.०१.२०२१

#### **PUBLIC NOTICE**

This is to inform that Trust in the name of Shree Kala Gora Bheruji welfare trust has applied at Assisstant Charity

commissioner Palghar, if any body has trust in this name give objection in Palghar charity

ambaran Thakur the rightful and legal wner of Flat No 202,301,401 and Shop No. 1 and 2 Shri Sai Prasad Plot No. 97,98,99,Sector 19/20,Phanaspada, Belapur, Navi Mumbai hereby wish to state that I have transferred all my legal rights, title and interest for the above

roperties. equired to contact my legal attorney Ms. udha Swamy on 9082812303 within 15 lays from date of this publication afte hich no claims shall be entertained. lace: Navi Mumbai

SHRI ARUN L TODARWAL Office no. 603, Maker Bhavan No.

Mumbai 400 020

#### Public in general is hereby informed that MR. ASHOK AHUJA, MR. PRAKASH AHUJA and LATE MR. HARISH AHUJA

were partners of M/S, MODERN PRINTS commissioner office. and said MR. ASHOK AHUJA and LATE PUBLIC NOTICE tice is hereby given that I Mr. Sanjiv MR. HARISH AUHJA have resigned from their designation as partners on 09/08/1999. MR. PRAKASH AHUJA is the Notice is hereby given that I Mr. Sanjiv Thakur Son of Mr.Sushil Kuma whole and sole proprietor WEF the above date of resignation and has been ndividually handling the property and business since then. On application received from MR. PRAKASH AHUJA th society is the process of transferring the nentioned property. hereby would like to state that no one MAKER BHAVAN NO III COMMERICAL an make any claim over these PREM.CO-OP-SOC-LTD., 21, New Marine

Any person having right, title and interes in the said property by way of sale inheritance, succession, mortgage, lien, lease, gift of otherwise however in respect of the same shall intimate the objection to the undersigned with documentary proof within 15 days from the date of publication or such claim sha not be considered and it shall be deemed to have been waived or abandoned. And Mr. Prakash Ahuja shall be considered to the sole member of the said premises and no claim shall be entertained thereafter Premises at shop No 05, ground floor in Maker Bhavan No. 3 Commercial Prem Co-Op- Soc -Ltd., 21 New Marine ;Lines

Lines. Mumbai- 400 020 in the name of

MR. PRAKASH AHUJA as its sole owne

**PUBLIC NOTICE** 

21 New Marine Lines, Mumbai- 400 020

#### Mobile: 9082812303 Adv. Sudha Swamy **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that Mr. Dinesh R. Pandey & Mr. Raghubir Prasad Pandey are the joint owners of Shop No.1, a Wing. New Swapan Lok Co- Op. Hsg. Soc. Ltd., Navghar Road, NKGSB Co- Op Bank, Bhayandar (E), Dist. Thane -401105. The Original Share Certificate No. 50, Shares from 246 to 250 in respect of above said Shop premises has been lost/Misplaced. Police N.C. complaint lodged on 14/03/2021 Vide Lost Report No. 1858-2021. All the persons, government authorities, banks, financial institution, Etc. are hereby requested to intimate to my client or to me as their counsel about any claim whatsoever regarding Misplaced of the above said Share Certificate within 7 days from this notice, otherwise it will be treated that nothing objections or claim is their over it.

Date: 16/03/2021 R.J. Mishra (Advocate High Court) B/108, Bhaidaya Nagar, "B" Bldg., Navghar Road Bhayandar (E), Dist. Thane - 401 105.

#### जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, विक्रेता **(१) श्री. सुरेश पंचु आणि (२) श्रीमती** जयंती सुरेश, पत्ता: फ्लॅट क्र.९/५, ट्विंकल स्टार को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, घाटला रोड, चेंबूर, मुंबई-४०००७१ यांनी खालील अनुसुचीत मालमत्ता आमचे अशिलाकडे विक्री, हस्तांतर करण्यास तयारी दर्शविली आहे.

(१) श्री. सुरेश पंचु आणि (२) श्रीमती जयंती सुरेश यांनी संयुक्तपणे आमचे अशिलाकडे सुचित केले आहे की, खालील अनुसुचीत नमुद मालमत्ता **साय रियलकॉन्स प्रा.लि**. एक भाग आणि (१) श्री. <mark>सुरेश पंचु आणि (२) श्रीमती जयंती सुरेश,</mark> अन्य भाग यांच्या दरम्यान निष्पादित दिनांक ५ नोव्हेंबर, २०१४ रोजीचे नोंदणीकृत विक्री करारनामानुसा त्यांच्या नावे हस्तांतर/अभिहस्तांकीत करण्यात आले होते.

जर कोणा व्यक्तीस खालील अनुसुचीत मालमत्ता किंवा भागावर वारसाहक्क, शेअर, विक्री अदलाबदल, तारण, अधिभार, भाडेपट्टा, उपभाडेपट्टा, वहिवाट, मालकी हक्क, ताब किंवा विकास अधिकार किंवा अन्य इतर करारनामा, जप्ती, कायदा, न्यायाधिकरण लवाद न्यायाधिकरण, महसूल किंवा वैधानीक प्राधिकरणाच्या कोणत्याही न्यायालयाद्वा मंजूर हुकूमनामा, आदेश किंवा प्रदानता, कोणतेही करारनामाअंतर्गत अधिकार प्राप्ती किंवा इतर कर्ज, भत्ते किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा, विवाद किंवा अधिकार असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **७ दिवसांत** खाली नमुद केलेल्या पत्त्याक खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे सर्व आवश्यक दस्तावेज पुराव्यांच्या प्रतींसह लेखी स्वरुपात कळवावे, अन्यथा असे दावा, विवाद किंवा आक्षेपाच्या संदर्भाशिवाय आमचे अशिलाचे नावे सदर जागेचा विक्री करारनामा व हस्तांतर पुर्ण केले जाईल आणि दावा असल्यास ते त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल आणि आमच्या अशिलांवर बंधनकारक

#### वर संदर्भीत अनुसुची (सदर मालमत्तेचे वर्णन)

फ्लॅट क्र.१०२, १ला मजला, क्षेत्रफळ ४२१ चौ.फु. कार्पेट क्षेत्र, सुप्रभा म्हणून ज्ञात इमारत, दी सुप्रभा को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, प्लॉट क्र.३७९, ९वा रस्ता, सीटीएस क्र.१३३५(भाग), चेंबूर गाव, कुर्ला तालुका, नोंदणी जिल्हा मुंबई उपनगर जिल्हा, मुंबई, बृमुंमपाच्या एम पुर्व वॉर्डच्या मर्यादेत असलेले फ्लॅटचे सर्व भाग व खंड मुप्रभा को–ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड यांच्याद्वारे वितरीत दिनांक २१ सप्टेंबर -२००८ रोजीचे भागप्रमाणपत्र क्र.१० मध्ये समाविष्ट अनुक्रमांक ४६ ते ५० (दोन्ही समाविष्ट) धारक रु.५०/- (रुपये पन्नास फक्त) प्रत्येकी दर्शनी मुल्याचे ५ (पाच) पूर्णपणे भरणा केलेले शेअर्स.

दिनांक: १६ मार्च, २०२१ ठिकाण: मुंबई

श्री. सुरज अय्य मे. गणेश ॲण्ड कंपनी, ॲडव्होकेट

युनिट क्र.१०४, विकास प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड हॉर्निमन सर्कलच्या जवळ, ११, बँक स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-४००००१

समभागधारकांचे अंतिम निकास प्रस्तावाची जाहीर अधिसूचना हिंद सिक्युरिटीज ॲण्ड क्रेडिटस् लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय: डी-१६, तळमजला, उद्योग नगर, नांग्लोई, दिल्ली-११००४१. संपर्क:+९१-९८९९४२५५७५, ई-मेल: supersecurities1993@gmail.com, वेबसाईट: www.supersecurities.in

#### कंपनीचे समभाग यापुर्वीच सर्व स्टॉक एक्सचेजेसमधुन असुचिबद्ध करण्यात आले आहेत आणि म्हणन यापढे कोणताही व्यापार नाही. सदर प्रस्ताव ही निकासाकरिता अंतिम संधी आहे.

कंपनीचे भागधारक म्हणून कृपया नोंद असावी की, असुचिबद्धता केल्याने तुम्ही स्टॉक एक्सचेजेसह कंपनीचे शेअर्स विक्री करण्यास पात्र नाहीत आणि म्हणून तुमचे शेअर्स निवारण करण्यास अशक्य

हिंद सिक्युरिटीज ॲण्ड क्रेडिटस् लिमिटेड (कंपनी) च्या सर्व सार्वजनिक उर्वरित भागधारकांना येथे सचित करण्यात येत आहे की, असचिबद्ध प्रस्ताव यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर जे भारतीय प्रतिभृती . । विनिमय मंडळ (समभागांचे असुचिबद्धता) अधिनियम २००९ (अधिनियम) च्या लागू तरतुदी व ा प्रकरण ७ आणि अन्य इतर सुविधानुसार जे प्रवर्तक/प्राप्तकर्ता श्री. परवीन गुप्ता व श्री. प्रतिक गुप्ता यांनी हिंद सिक्युरिटीज ॲण्ड क्रेडिटस् लिमिटेडच्या सार्वजनिक भागधारकांना रु.१३.०० (रुपये तेरा फक्त) निकास मल्य प्रस्तावित केले आहे.

बीएसई लिमिटेडने त्यांचे पत्रानुसार संदर्भ क्र.२०२१०३०१-१९ दिनांक १ मार्च, २०२१ धारक संदर्भासह १६ मार्च, २०२१ पासून केंद्रामधुन कंपनीचे शेअर्स असुचिबद्ध केले आहेत.

सेबी (समभागांचे असुचीबद्धता) अधिनियम २००९ नुसार आणि त्यातील सुधारणासह बीएसई लिमिटेडने विहित केले आहे की. प्राप्तकर्ता यांनी कंपनीचे उर्वरित सार्वजनिक भागधारकांना निकास पर्याय द्यावा. कंपनीचे सार्वजनिक भागधारक हे असुचीबद्धता प्रस्तावात सहभागी होऊ न शकले किंवा उपरोक्त प्रक्रियेत त्यांचे शेअर्स अयशस्वी निविदेत केल्यास आता त्यांना सेबी (समभागांची असुचिबद्धता) अधिनियम, २००९ व सुधारणांसह आवश्यक तरतुदीच्या पुर्ततेनुसार १७ मार्च, २०२१ ते १६ मार्च, २०२२ अर्थात १ वर्षाच्या कालावधीकरिता रु.१३.०० (रुपये तेरा फक्त) प्रती समभाग निकास मुल्याने प्रवर्तक/प्राप्तकर्ता यांना त्यांचे शेअर्स विक्री करण्याची अंतिम संधी देण्यात आली

स्विकृती प्रपत्र यासह आवश्यक जोडपत्रे उपरोक्त प्रक्रियेत त्यांचे शेअर्ससह अयशस्वीपणे निविदेत **रुरणारे किंवा सुचिबद्धता प्रक्रियेत सहभागी हो**ण्यास पात्र न ठरलेले असे उर्वरित सर्व सार्वजनिक गगधारकांना प्राप्तकर्त्याकडे निकास मुल्याने त्यांचे शेअर्स देण्यासाठी सार्वजनिक भागधारकांना

ावश्यक असल्याप्रमाणे नियामक मान्यतेनुसार प्राप्तकर्ते हे अशा स्विकृतीपासून १५ दिवसांत सर्व आवश्यक दस्तावेज पुर्ण करून प्राप्तकर्त्यांना त्यांच्या शेअर्स वैधपणे देणाऱ्या भागधारकांना लागू रक्कम करण्यास इच्छुक आहेत.

#### उर्वरित समभागांकरिता निविदा प्रक्रियाः

दिनांक: १६.०३.२०२१

ठिकाण: दिखी

वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे भागधारक: ज्या समभागधारकांकडे वास्तविक स्वरुपात समभाग आहेत आणि त्यांचे शेअर्स स्विकृती प्रपत्र व पोहोचपावती पुर्णपणे भरून मुळ स्वरुपातील वास्तविक भागप्रमाणपत्र जोडून रिक्त हस्तांतर करारनामा स्वाक्षरी करून आवश्यक पडताळणीसह लाग असल्यास, कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात-डी-१६, तळमजला, उद्योग नगर, नांग्लोई दिली-११००४१ येथे पाठवावे.

डिमॅट स्वरुपात भागधारणा असणारे भागधारक: डिमॅट स्वरुपात भागधारणा असणारे भागधार व लाभार्थी मालक यांनी स्विकृती प्रपत्र व पोहोचपावती पुर्णपणे भरून आवश्यक प्रमाणांसह, लागू असल्यास, तसेच ऑफ मार्केट मोडमधील पोहोच सुचनांची छायाप्रतीसह किंवा ठेवीदार सहभागीदार (डीपी) द्वारे पोहोच पावतीसह ऑफ मार्केट मोडमध्ये पोहोच माहितीच्या पावती खालील खात्याच्या नावे भरून या उद्देशाकरिता प्राप्तकर्ताद्वारे नियक्त निबंधकांकडे पाठवावेत.

	~ 3
ठेवीदार सहभागीदाराचे नाव	
ठेवीदार सहभागीदाराचे ओळख क्रमांक	
अशिलाचे ओळख क्रमांक	
ठेवीदाराचे नाव	
ठेवीदार खाते नाव	
कास प्रस्तावाबाबत काही प्रश्न असल्यास कृप	या कंपनीकडे संपर्क करावा. भागधारकांना विनंती

आहे की, त्यांनी त्यांचे निविदा किंवा संपुर्ण दस्तावेज कंपनीकडे वर नमुद पोहोच पद्धतीनुसा खालील पत्त्यावर सोमवार ते शुक्रवार, स.१०.०० ते सायं.५.०० दरम्यान पाठवावेत.

अ.	पत्ता	संपर्क	पोहोच	दुरध्वनी	फॅक्स
豖.		व्यक्ती	प्रकार	क्रमांक	क्रमांक
१	डी-१६, तळमजला,	पारुल चढा	रजि. पोस्ट	+९१-	एन.ए.
	उद्योग नगर, नांग्लोई,	(कंपनी सचिव व	/स्पीड पोस्ट	९८९९४२५५७५	
	दिल्ली-११००४१.	सक्षम अधिकारी)	/कुरियर/हस्ते		
			पोहोच		

हिंद सिक्युरिटीज ॲण्ड क्रेडिटस् लिमिटेडकरिता

कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

#### PUBLIC NOTICE

This is to inform the general public that Origina Share certificate No 39. Distinctive Nos fron 191 to 195 of Mr. Shantilal Pika Rathod a member of Amish Park 'C&D' Co. Op. Hsg. Soc. Ltd. situate at Mira Road residing at Flat No-D/304. have been lost/misplaced. The said member o the society has applied for duplicate share:

The society hereby invites claims and objections from claimants/objector or objectors for issuance of duplicate Share Certificate with the period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims objections for issuance of duplicate Share Certificate to the Secretary/Chairman of Amis Park 'C&D' Co. Op. Hsg. Soc. Ltd. If no claims objections are received within the period prescribed above, the society shall be free to issue duplicat Share Certificate in such manner as is provide under bye laws of the Society. The claims objections, if any, received by the Society shall be dealt with in the manner provide under the bye-laws of the Society

For and on behalf of Amish Park 'C&D' Co. Op. Hsg. Soc. Ltd Sd/- (Hon. Secretary) Date: 16.03.2021 Place: Mumbai

#### **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that, Mr. Milin M. Vira below mentioned address, died o 12/06/2014 without making any nomination Smt. Shila Mukesh Vira, the legal heir of th said deceased member has applied to membership in respect of said Flat No. 2E

/103.The society hereby invites claims o objections with certified documents from th heir / heirs or other claimants / Objectors to the transfer of the said share and interest the deceased members in the capital Property of the society for transferring share of the said Flat No. 2B /103, to Smt. Shila Mukesh Vira within a period of fifteen days from the date of publication of Notice and contact the Hon. Secretary of the society etween 8.00 p.m. to 9.00 p.m. f no claims / objections are received withi

he period prescribed above, the Societ shall be free to deal with the Shares an interest of the deceased members in the capital / property of the society in such nanner as are provided under the Bye Laws of the society.

2-B Surbhi Co-op. Hsq. Soc. Ltd Surbhi Complex, M.G.Cross Road Behind Sai Nagar, Kandivali West Mumbai 40006

Place: Mumbai Date: 16/03/2021

PUBLIC NOTICE

e pleased to note that 1) SHI RANGILE DUKKU YADAV, 2) SAVITA MAHADEV SHINDE, 3) SHR ANILKUMAR SITLA PRASADSING nereinafter referred as "Sellers") ha cquired right, title and interest in the pl pearing Survey No. 166, Hissa No. 0, CT No. 3558, located at Village Malva Malad (West), Taluka - Borivali, Mumbai 400095 admeasuring 7000 sq. hereinafter referred said property). The aid Sellers are intending to sell the abo referred said property to our client name SHRI FARID FARUQ SHAIKH, residing a 156/1445, MHB Colony, Gate No. Malvani, Malad (West), Mumbai – 40009 Hereinafter referred as "Purchaser" Now the said Purchaser is adopting complete legal process in order to transf the above referred property, in their nan as lawful owner of the said property. W hereby invite claims or objections from a erson, heir or heirs or other claimants bjector or objectors to the transfer of the aid property and interest. If any person has any objection, claim, right. titl terest into the above referred proper then objections be raised within a period of days from the publication of this notice with copies of such documents and other proofs in support of his/her/their claim biections for transfer of shares ar nterest of the deceased member in the apital/ property of the society. If no laims/ objections are received at th address below mentioned, within th period prescribed above, the property will be free to be transferred as per du process of law.

ADVOCATE ROOPESH R. JAISWAI B/6-2, Navy Colony, Near Liberty Garder Malad (West). Mumbai- 400064 Place: Mumbai Date: 16/03/2021

# <sup>रोजच वाचा</sup> मुंबई लक्षदीप

न्यायालय कक्ष क्र.१२

मुंबई येथील मुंबई शहर दिवाणी न्यायाालय एल.सी. दावा क्र.२७९३/२०१९ (वृत्तपत्र प्रकाशनाकरिता सीपीसीचे आदेश ५, नियम २० १(ए))

१४/१०/२०१९ तक्रार सादर तक्रार दाखल : ०१/११/२०१९

दिवाणी प्रक्रियेचा सांकेतांक १९०८ चे कलम २७ आदेश ५, नियम १,५,७ व ८ आणि आदेश ५, नियम ९ अंतर्गत समन्स

सदर दावा नविन दिर्घ प्रकरणे घेणारे न्यायालयाच्या मंडळावर उपस्थित केले जाईल आणि न्यायालयात प्राधान्यायाने सुनावणी घेतली जाईल, परंतु जर सुनावणीकरिता दिवस निश्चित केल्यावर सर्वसामान्य थकबाकी यादीत वळवून घेतले जाईल.

विरुद्ध

आपणास आपल्या बचावाचे लेखी निवेदन सादर करावे लागेल आणि तुमच्यावर समन्सची सेवा बजावल्यापासून ४ आठवड्यात फिर्यांदीवर कॉपी बजावता येईल. जर यात कसूर केल्यास बचासाशिवाय दाव्याची सुनावणी केली जाईल आणि तमच्या विरोधात होणाऱ्या सर्व

महाराष्ट्र राज्य. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, देवनार पोलीस ठाणे, मंबई २. उप-निबंधक, बृमुंमपा एम-वॉर्ड, मुंबई.

सौ. लता भाऊ वाखारे, वय अंदाजे

**६२ वर्षे,** व्यवसाय: गृहिणी, भारतीय

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मार्ग.

....फिर्यादी

सही/

निषंधकांकरित

**route**mobile

नागरीक. र/ठि.: खोली क्र.२७३.

इमारत क्र.७. पीएमजीपी कॉलनी

दत्त मंदिर, मानखुर्द (पश्चिम),

मुंबई-४०००४३.

ज्याअर्थी वरनामित फिर्यांदीनी वरनामित प्रतिवादींच्या विरोधात सदर मा. न्यायालयाकडे याचिका दाखल केली आहे त्याचे संक्षिप्त अहवाल खालीलप्रमाणे, अर्थात:-

 आ) मा. न्यायालयाने घोषित करावे की, श्री. मारुती कोंडाजी हिंगे यांचे भारतीय पुरावा कायदा १८७२ कलम १०८ अन्वये मृत्यु झालेला आहे.

ब) मा. न्यायालयाने प्रतिवादी/संबंधित प्राधिकरणास निर्देश द्यावेत की, त्यांचे संबंधित नींद पुस्तकाल श्री. मारुती कोंडाजी हिंगे यांच्या मृत्युची नोंद करावी आणि रितसर मृत्यु प्रमाणपत्र वितरीत करावे.

अन्य इतर व पुढील स्थिती व परिस्थितीनुसार आवश्यक असेल त्याप्रमाणे सहाय्य. सदर मा. न्यायालयाने सीपीसीचे कलम ८०(२) अन्वये रजेस मंजूरी द्यावी. तम्हाला येथे समन्स देण्यात येत आहे की. सदर मा.न्यायालयासमक्ष ०५ मे. २०२१ रोजी स.११.०० वा. व्यक्तिश: किंवा सदर प्रस्ताव सूचनेसंदर्भात सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल अशा विकलामार्फत किंव

असा एखादी व्यक्ती जो वर नमूद फिर्यादींच्या सर्व प्रश्नांना उत्तरे देऊ शकेल अशा इतर व्यक्तीसोबत उपस्थित रहावे आणि तुमच्या उपस्थितीकरिता प्रस्ताव सूचनेच्या अंतीम निवारणासाठी तारीख निश्चित केली असल्याने तुम्ही त्या तारखेला तुमचे सर्व साक्षीदार सादर करावे आणि तुम्हाला येथे सूचना देण्यात येत आहे की, वर नमूद तारखेला तुम्ही गैरहजर राहिल्यास प्रस्तावाची सूचना सुनावली जाईल आणि तुमच्या गैरहजेरीत निर्णय दिला जाईल.

माझ्या हस्ते व न्यायालयाच्या शिक्यानिशी देण्यात आले आज दिनांकीत ०४ मार्च, २०२१

सही/-मुद्रक आज दिनांकीत ०४ मार्च, २०२१.



(श्री. मच्छिंद्र आनंदराव लवटे) फिर्यादींचे वकील

3/3 भाग्योदय सीएचएस दमारत क 3 खोली क्र.३, तळमजला, नवीन चिकुवाडी (पश्चिम), मुंबई-४०००४३. मोबा.क्रमांक:९८२१३६७८५३

#### रुट मोबाइल लिमिटेड

कंपनी ओळख क्रमांक: U72900MH2004PLC146323 **नोंदणीकृत कार्यालय:** 4थी डायमेन्शन, 3 रा मजला माईंड रूपेस,मालाड (पश्चिम), मुंबई – 400064

दुरध्वनी: (022) 4033 7676 । फॅक्स: (022) 4033 7650 नंकेतस्थळ: www.routemobile.com । इमेल: investors@routemobile.com पोस्टल मतदान/ई -मतदानासंबंधी माहिती

कंपनी कायदे, 2013 च्या सेक्शन 108 आणि 110 अनुसार, लागू कायद्यांनुसार, सेबी (लिस्टिंग ची बंधने आणि प्रगटीकरणाच्या आवश्यकता)नियमन, 2015 आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाद्वारे जारी केलेल्या लागू मार्गदर्शक तत्वे / परिपत्रकांनुसार सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की Route Mobile Limited (कंपनी) पोस्टल मतपत्रिकेच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसार करण्यासाठी पोस्टल मतपत्रिका, इलेकट्रॉनिक मार्गाने सदस्यांची संमती मिळवू पाहत आहे.

MCA परिपत्रकांनुसार, सूचना ही ज्यांचे ईमेल आयडी कंपनी/डिपॉजिटरी पार्टीसिपंट (DP's) कडे नोंद आहेत अशा सर्व सदस्यांना फक्त इलेकट्रॉनिक मार्गाने पाठविण्यात येतील सूचना कंपनीच्या संकेतस्थळावर <u>www.routemobile.com</u> येथे, KFin Technologies Private Limited च्या संकेतस्थळावर देखील उपलब्ध असेल. कंपनीचे RT- (KFintech) यांच्या https://evoting.kfintech.com यावर आणि स्टॉक एक्स्चेंज म्हणजे नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड आणि बीएसई लिमिटेड ची संकेतस्थळे <u>www.nseindia.cm</u> आणि <u>www.bseindia.com</u> अनुक्रमे ई मतदान प्रक्रियेची पद्धत, सूचना आणि इतर माहिती ही सूचनेमध्ये पुरवली जाईल.

ज्या सदस्यांकडे भौतिक स्वरूपात समभाग आहेत आणि ज्यांनी त्यांचे ईमेल पत्ते अजुनही कंपनीकरे नोंदवले नसतील त्यांना विनंती आहे की ते नोटीस मध्ये नमूद केलेल्या पद्धतीने नोंद करून घ्यावी. म्हणजे एकतर <u>https://ris.kfintech.com/clientservices/postalballot/</u> या लिंकवर नोंदणी करून किंवा KFintech यांच्याशी einward.riskfintech.com येथे खालील दस्तावेजांसह पत्रव्यवहार करून:

त्यांचे नाव आणि पत्ता नमूद असलेल्या स्वाक्षांकित विनंती पात्राची स्कॅन प्रत;

b. समभाग प्रमाणपत्राची स्कॅन प्रत (पुढील आणि मागील बाजू);

c. पॅन कार्ड ची स्व स्वाक्षांकित स्कॅन प्रत; आणि

d. त्यांच्या पत्त्याची खात्री करण्यासाठी कोणत्याही दस्तावेजाची (उदा. आधार कार्ड. वाहन परवाना पासपोर्ट) स्व स्वाक्षांकित स्कॅन प्रत

समभाग डी मटेरियलाईज्ड स्वरूपात असणाऱ्या सदस्यांना संबंधित डीपी कडे त्यांचे ईमेल पत्ते नोंदणी, अद्ययावत करून घेण्याची विनंती करण्यात येते

ही जाहिरात कंपनीच्या सर्व सदस्यांच्या फायद्यासाठी जारी करण्यात येत आहे

ठिकाण: मुंबई दिनांक : मार्च 16, 2021 **रुट मोबाइल लिमिटेड**साठी स्वाक्षरी /

रथींद्र दास हेड लीगल, कंपनी सचिव आणि अंमलबजावणी अधिकारी

### POST-OFFER PUBLIC ADVERTISEMENT FOR THE ATTENTION OF THE EQUITY SHAREHOLDERS OF LKP FINANCE LIMITED Registered Office: 203, Embassy Centre, Nariman Point, Mumbai – 400 021 Telephone no: +91 22 40024785 / 86, Fax: +91 22 22874787,

This post offer public announcement ("Post Offer PA") is being issued by Mr. Mahendra Vasantrai Doshi (on behalf of himself and the partnership firm LK Panday), Sea Glimpse Investments Private Limited and Bhavana Holdings Private Limited [entities belonging to the promoter/ promoter group of LKP Finance Limited (the "Company"), collectively to be referred as "Promoters/ Acquirers"] to the public shareholders [as defined under Regulation 2(1)(v) of the Securities & Exchange Board of India (Delisting of Equity Shares) Regulations, 2009, as amended for the time being in force ("Delisting Regulations")] of the Company in accordance with Regulation 10 of the Delisting Regulations, in respect of the proposed acquisition of 45,72,311 fully paid up equity shares of the Company having face value of ₹10/- each ("Equity Shares") and the consequent voluntary delisting of the Equity Shares from BSE Limited ("BSE").

This Post Offer PA is in continuation of and should be read in conjunction with the Public Announcement ("PA") dated February 24, 2021 published on February 25, 2021 and the Letter of Offer dated February 24, 2021 along with Bid Form & Securities Transfer Form ("Offer Letter") dispatched to all the public shareholders by registered post/ speed post and through an email to all the public shareholders whose mail IDs are registered with the RTA/DP on February 27, 2021. Capitalised terms used but not defined in this Post Offer PA shall have same meaning assigned to them as in the PA and the Offer Letter.

The Promoters/ Acquirers issued the PA seeking to acquire, in accordance with the Delisting Regulations and on the terms and conditions set out therein and in the Offer Letter, all outstanding equity shares held by Public Shareholders being 45,72,311 equity shares of ₹ 10/- each representing 36.38% of the Company's equity share capital. The Public Shareholders holding equity shares of the Company were invited to submit bids through the Reverse Book Building ("RBB") process on the electronic system of BSE, in accordance with the Delisting Regulations. The Offer opened on Friday, March 5, 2021 and closed on Friday, March 12, 2021 ("Bid

The Promoters/ Acquirers hereby announce the result of the Delisting Offer:

1. DISCOVERED PRICE In terms of Regulation 15(1) of the Delisting Regulations, the Discovered Price (being the price at which the shareholding of the Promoters/Acquirers reached 90% pursuant to the Equity Shares tendered in the RBB) is ₹140/- (Rupees One Hundred and Forty

Only) per Equity Share. 2. FAILURE OF THE DELISTING OFFER

2.1 The Promoters/ Acquirers have DECIDED NOT TO ACCEPT THE DISCOVERED PRICE of ₹140/- (Rupees One Hundred and Forty Only) per Equity Share and have also decided not to make any counter offer in terms of Regulation 16(1A) of the Delisting Regulations. Accordingly, the Delisting Offer is deemed to have failed in terms of Regulation 19(1) of the Delisting Regulations.

2.2 The Promoters/ Acquirers will not acquire any Equity Shares tendered by the Public Shareholders in the Delisting Offer and the Equity Shares of the Company will continue to remain listed on BSE. Further, no final application shall be made to BSE for delisting the Equity Shares, in terms of Regulation 19(2)(b) of the Delisting Regulations.

2.3 All Equity Shares tendered in the Delisting Offer shall be returned to the respective Public Shareholders within 10 (ten) working days from the Bid Closing Date in accordance with Regulation 19(2)(a) of the Delisting Regulations.

All other terms and conditions set forth in the PA and the Offer Letter shall remain unchanged.  $\label{eq:local_equation} \textbf{All queries may} \ \textbf{be} \ \textbf{directed} \ \textbf{to} \ \textbf{the Manager} \ \textbf{to} \ \textbf{the Offer} \ \textbf{and/} \ \textbf{or} \ \textbf{the Registrar} \ \textbf{to} \ \textbf{the Offer}.$ 

MANAGER TO THE OFFER 🗪 ARYAMAN ARYAMAN FINANCIAL SERVICES LIMITED

Opp. P. J. Towers (BSE Building), Fort, Mumbai – 400001 Tel.: +91-22-6216 6999 Fax: +91-22-2263 0434 E-mail: info@afsl.co.in

60. Khatau Building, Alkesh Dinesh Modi Marg.

Website: www.afsl.co.in SEBI Registration No.: INM 000011344 Contact Person: Mr. Deepak Biyani

Contact Person: Mr. N. Surreash

REGISTRAR TO THE OFFER

On behalf of the Promoters/Acquirers (Mr. Mahendra Vasantrai Doshi- on behalf of himself and the partnership firm LK Panday, Sea Glimpse Investments Private Limited and Bhavana Holdings Private Limited)

Mahendra Vasantrai Doshi

Marol Naka, Andheri (East), Mumbai – 400059

Tel.: +91-22-4227 0400 Fax: +91-22-2850 3748 E-mail: info@adroitcorproate.com Website: www.adroitcorporate.com

ADROIT CORPORATE SERVICES PRIVATE LIMITED

18-20. Jafarbhov Ind. Estate. 1st Floor. Makawana Road.

SEBI Registration No.: INR 000002227

Place: Mumbai Date: March 15, 2021

सही/ पारुल चढ